

C-204,2ND FLOOR, MADHAVA, BANDRA KURLA COMPLEX, MUMBAI-400 052.

CIN: L63090MH1917PLC007897

September 02, 2024

The Secretary,
Bombay Stock Exchange Limited,
1st Floor, Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai – 400001

Scrip Code: 501477

Dear Sir,

Sub: Compliance under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015.

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed Public Notice published in the Newspapers viz. - "The Free Press Journal" (English) and "Navshakti" (Marathi) viz.-August 31,2024, informing about Notice of the Annual General Meeting, Book Closure and Remote Evoting

You are requested to take note of the same.

Thank you. Yours faithfully

For Muller and Phipps India Limited

Milan Dalal Director

DIN: 00062453



MAHARASHTRA INDUSTRIAL **DEVELOPMENT CORPORATION**

(A Government of Maharashtra Undertaking) **Extension Notice**

E Tender Notice No. 26/2024-2025 (Mumbai)

Vide above E Tender Notice, tender for following work were published in Daily Apala Mahanagar, Mumbai, Daily Free Press Journal, Mumbai, Daily Mid Day, Mumbai, Daily Prathakal, Mumbai, Daily Khabrae Aaj Tak, Mumbai, Daily Sagar, Ratnagiri on 16/08/2024.

ľ		
Sr. No.	Name of Work	Estimated Cost
1.	Ratnagiri Division Under Konkan Railway platform beautification works at Ratnagiri.	

Now the Extension Notice is hereby issued for extending the date of raising the queries, answers to the queries / MIDC Clarification and availability of F Tender on MIDC website for the above work.

The blank tender forms for above work will now be available upto 10/09/2024 on MIDC's Website http://www.midcindia.org.

Interested agencies may upload their queries before 04/09/2024 on website of MIDC. Answers to the gueries MIDC Clarification will be available from 05/09/2024 on Website of MIDC.

Please note that the bidders who have already submitted uploaded their offer will again have to reload or resubmit their offer with or without change, such bidders shall also note that if offers is not reloaded or resubmitted, their bid will be out of completion for the this tender in particular.

Other contents of the tender notice remain unchanged.

BEFORE THE RECOVERY OFFICER

GOVERNMENT OF INDIA

MINISTRY OF FINANCE, DEPARTMENT OF FINANCIAL SERVICES

DEBTS RECOVERY TRIBUNAL NO. 1 AT MUMBAI

2nd Floor, Telephone Bhavan, Colaba, Mumbai-400 005

RECOVERY PROCEEDING NO. 21 OF 2010

ORIGINAL APPLICATION NO. 02 OF 2006

NOTICE FOR SETTLING THE SALE PROCLAMATION

Edelweiss Asset Reconstruction Company Limited ... Applicant/Certificate Holder

a) 69/6 & 8. Vadicha Mal. Off. Vakan Pali Road. At Post Rabgaon. Tal. Sudhagad. Dist. Raigad

Versus

VISUDDHA RASAYANEE PVT. LTD., (Certificate Debtor No. 1)

b) Block No. C-21 & D-21, Unit No. 9 Shrirang Housing Society, Thane (West).

DEEPAK ALIAS GAJANAN R. KANEGAONKAR (Certificate Debtor No. 4(a)

Golden Heaven 702, Above Kashelikar Hospital, Kopar, Thane (W) 400 601.

MRS. PRIYAMVADA GAYLAD (Certificate Debtor No. 4(b))

MRS. MANJARI N. PADASE {Certificate Debtor No. 4(c)}

MRS. VEDAVATI P. KOGEKAR {Certificate Debtor No. 4(d)}

29, Narayanpet, Opposite Ananth Hindu Mahilashram, Pune-30

MRS. PRABHAVATI SAWARIKAR {Certificate Debtor No. 4(f)}

MRS. V.S. KANHERIKAR (Certificate Debtor No. 4(g))

PHOENIX ALCHEMY PVT, LTD. (Certificate Debtor No. 5)

INDIA BRAND EQUITY FUND (Certificate Debtor No. 6)

Vadicha Mal, Vakan Pali Road, Tal. Sudhagad, Dist. Raigad.

 ${\bf Particulars\ of\ Immovable\ Property\ at\ Thane}$

निविदा विक्री कालावधी दिनांक:

निविदा स्वीकती दिनांक:

निविदा क्र.

PMC/SWM/

2024-25/24

249-F, Sector 18, Udyog Vihar, Phase IV, Gurgaon-122 015, Haryana

Kalina Branch, Arvind Nagar, Kalina-Kurla Road, Santacruz (E) Mumbai - 400029

interest from the date of the Application i.e. 1st December 2005 till realization.

"Shri Krishna", Vatsalva Nagar, 255, Ahudco, Nanded, Maharashtra

MR. DEEPAK ALIAS GAJANAN R. KANENGAONKAR, (Certificate Debtor No. 2)

Flat No. 1, Ground Floor, "Neel Trang" Building, 208/210, Veer Savarkar Marg, Mumba

MS. SULEKHA DEEPAK KANEGAONKAR., (Certificate Debtor No. 3)
Flat No. 1, Ground Floor, "Neel Trang" Building, 208/210, Veer Savarkar Marg, Mumbai

Flat No. 1, Ground Floor, "Neel Trang" Building, 208/210, Veer Savarkar Marg, Mumba

MS. SULOCHANA RAMRAO KANEGAONKAR (DECEASED) (Certificate Debtor No. 4)

MRS. SONATA KULKARNI {Certificate Debtor No. 4(e)} 2, Nanadeep, Shivaji Nagar, Near

Kookedapalli - BHEL Colony, Vivekanand Nagar, Venkatathri Tower, IInd Floor, Kookedapall

Office Block and Factory at MIDC TTC, A-211 Pawane Complex, Thane-Belapur Road, Navi

Whereas the Hon'ble Presiding Officer-I, Debts Recovery Tribunal, Mumbai has issued

You hereby informed that the 2nd Sentember, 2024 has been listed for drawing up the

Recovery Certificate No. 21 of 2010 against you, the Certificate Debtor Nos. 1 to 4 to pay the

sum of Rs. 11,31,56,394.15/- (Rupees Eleven Crores Thirty-One Lakhs Fifty-Six Thousand

Three Hundred Ninety-Four and Fifty Paise Only) with further interest @ 12 % p.a. with simple

proclamation of Sale and settling the terms thereof. You are requested to bring to notice of the

undersigned any encumbrances, charges, claims, or liabilities attaching the said properties or any

SCHEDULE OF THE IMMOVABLE PROPERTIES

All that piece and parcel of land or ground situated at Survey No. 69, Hissa Nos. 3, 5, 7a situated at

All that piece and parcel of land or ground situated at Flat No. 10, CD 58 Shrirang Society,

Visuddha Rasavanee Pvt. Ltd. & Ors.

8-4/103, Rutu Park, Thane(W) 400 601.

Income Tax Office, Devas, Madhya Pradesh.

Hyderabad.

portion thereof.

Mumbai, District Thane

SICOM (Certificate Debtor No. 7) Floor 1, Nirmal, Nariman Point, Mumbai - 400 021,

BANK OF BARODA (Certificate Debtor No. 8)

Next Date: -02.09.2024

...Defendants/Certificate Debtors

केनरा बैंक Canara Bank

सिंडिकेट Syndicate

REGIONAL OFFICE - THANE, DP CODE - 8358 CANARA BANK, REGIONAL OFFICE, DOSTI PINNACLE, FIRST FLOOR, ROAD NO. 22, NEAR NEW PASSPORT OFFICE, THANE WEST- 400604

Branch Ref :RO/LEGAL /SARFAESI/2/2024/THANE

POSSESSION NOTICE vithin 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and public in general, that the under signed has taken possession of the properties described herein below in exercise of powers conferred on him /her under Section 13 (4) of the said Act, read with Rule 8 & 9 of the said Rules on this 30th day of AUGUST

The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the CANARA BANK, THANE NAUPADA Branch for an amount of Rs. 24,03,255.58 (Rupees Twenty Four Lakhs Three Thousand Two Hundred Fifty Five & Fifty Eight paisa only) and interest thereon.

AREA) PLUS BALCONY ADM 5.93 SOMTRS IN THE BUILDING KNOW AS "SHREEJI HEIGHTS" SITUATED AT VILLAGE :SHIRGAON, TALUKA:AMBERNATH, DIST:THANE, BEARING SURVEY NO.84 AND HISSA

AUTHORISED OFFICER Date : 30.08.2024 Place: Thane CANARA BANK

MULLER AND PHIPPS INDIA LIMITED

C-204, 2ND FLOOR, MADHAVA, BANDRA KURLA COMPLEX, MUMBAI-400 052 CIN: L63090MH1917PLC007897

NOTICE OF 107th ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE NOTICE IS HEREBY GIVEN THAT the 107th Annual General Meeting ("AGM") of the

Muller and Phipps India Limited ("Company") will be held on Tuesday September 24, 2024 at 1.30 p.m. through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business, as set out in the Notice of the AGM, in compliance with all applicable provisions of the Companies Act, 2013 (the Act) and the Rules nade thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations 2015 (Listing Regulations), read with Ministry of Corporate Affairs (MCA Circular dated April 08, 2022 and April 13, 2020, May 05, 2020, January 13, 2021 and May 05, 2022 (collectively referred to as "relevant circulars") and Securities Exchange Board of India Circulars No SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 referred to as "SEBI circulars") without the physical presence of the Members at

The Annual Report 2023-24 has been sent on 30th August, 2024 to the member whose Email addresses are registered with the Company / Depository Participant(s). The aforesaid documents are also available on the website of the stock exchange where the shares of the company are listed i.e. <u>www.bseindia.com</u> as well as on the website of National Securities Depository Limited i.e. www.evoting.nsdl.com

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 (the Act) reac with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as mended, and Regulation 44 of listing Regulation, the Company is providing the facility to its members holding shares either in physical form or dematerialized form as on September 16, 2024 (cut off date) for casting their votes electronically on each item as set forth in the Notice of the AGM through electronic voting system provided by NSDL. The voting rights of the members shall be in proportion of their shareholding in the paid –up equity share capital of the Company as on the cut of date September 16, 2024. Mr. Rajesh Kanojia, Advocate, has been appointed as the scrutinizer for conducting the e-voting process in a fair and transparent manner. Further the facility for voting through electronic voting system will also be made available at the AGN and the members attending the AGM who have not caste their vote(s) by remote e-voting will be able to vote at the AGM. A member may participate in the AGM ever after exercising his right to vote through remote- voting but shall not be allowed to vote again in the meeting. Information and instructions including details of the User ID and password relating to e-voting have been set forth in the Notice of the AGM The same login credentials may be used for attending the AGM through VC/OAVM Detailed process and manner of remote e-voting and e-voting at the AGM by the members holding shares in dematerialized mode, physical mode and for member who have not registered their email address is provided in the Notice of the AGM.

The remote e-voting period commences on Friday September 20,2024 at 10.00 a.m and ends on Monday September 23, 2024 at 5.00 p.m. The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter. During the remote e-voting period members of the Company holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut –off date September 16, 2024, may cast their votes electronically The votes once cast by the members, cannot be changed or cancelled. Any person who acquires shares of the Company and becomes member of the company after dispatch of the notice and holding shares on the cut-off date i.e. September 16, 2024 may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in. I the member is already registered with NSDL for e-voting then he/she can use his/he sting User ID and Password for casting the vote through remote e-voting.

n case of any queries or issues pertaining to e-voting, Members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for shareholders available at the download section of <u>www.nsdl.com</u> or call on Toll free No:-1800-222-990 or send a request at evoting@nsdl.co.in . Any query or grievance connected with the remote evoting may be addressed to Ms. Shruthi Shetty NSDL 4th Floor, 'A' Wing, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg Lower Parel, Mumbai 400013. Email: evoting@nsdl.co.in

The detail instructions for joining the AGM through VC/ OAVM and casting the vote through remote e- voting / e-voting at the AGM is provided in the Notice of AGM. Iembers are requested to carefully go through the same.

Notice is hereby given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and rules made thereunder and the provisions of Listing Regulations, the Register of Members of the Company will remain closed from September 17, 2024 to Septembe 24. 2024 (both days inclusive).

For Muller and Phipps India Limited

१०/०९/२०२४ दु. ३.०० वा.

मंपर्क कनिष्ठ अभियंता

भ्रमणध्वनी क्र.

श्री. प्रमोद पठाडे

9360784306

उप आयुक्त घनकचरा व्यवस्थापन Tender Document ID No.

PRO/1118/ADV/2024-25

Place: Mumbai Date: 31-08-2024

तांत्रिक निविदा उघडणे दिनांक:

बयाणा र.रु

७८,६२४/-

अंदाजित पूर्वगणित

₹.₹

पुणे महानगरपालिका, पुणे

उप आयुक्त,

घनकचरा व्यवस्थापन कार्यालय. निविदा प्रक्रिया कक्ष

निविदा जाहिरात - निवन कामे

निविदा संच

किमंत र.रु.

सदर कामाबाबत निविदा अटी/शर्ती इ. बाबतचा सर्व तपशिल निविदा संचामध्ये नमूद केला असून सदर कामांचे निविदा संच www.mahatenders.gov.in या वेबसाईटवर पाहाण्यासाठी उपलब्ध आहे.

P V Mohai Whole Time Directo DIN: 00195051

२ वर्षे (पावसाळ

कालावधी वगळून

Given under my hand and seal of the Tribunal on this 16th day of August, 2024. (AJEET TRIPATHI) SEAL RECOVERY OFFICER DRT-I, MUMBAI

३१/०८/२०२४ ते ०९/०९/२०२४ दु. ३.०० वाजेपर्यंत

३१/०८/२०२४ ते ०९/०९/२०२४ दु. ३.०० वाजेपर्यंत

निविदा संचाची विक्री व स्विकृती सदर वेबसाईटवरून फक्त ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत असून सर्व निविदा दोन पाकिट पद्धतीने मागविण्यात येत आहेत.

कामाचे नाव

Selection of Contractor for Operation and Maintenance o

3 Nos. Truck Mounted Water Sprinklers having tank

rainy season) in Pune Municipal Corporation

capacity of 7 KL for a period of Two Years (Excluding

ऑनलाईन निविदा प्रक्रियेबाबतची संपूर्ण माहिती/प्रशिक्षण टेंडर सेल विभाग, पुणे महानगरपालिका येथे मिळेल



Date: 30.08.2024

Whereas the under signed being the Authorised Officer of the Canara Bank under the Securitisation And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 (Act 54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice dated 13.05.2024 (calling upon the borrower 1.Mr.Ravindra S Sutar, s/o Shantaram Sutar, Flat no.203,2nd floor, A wing, Shreeji Hights, village: Shirgaon, Taluka:Ambernath , District:Thane-421503,2.Mrs.Mangal Ravindra S Sutar , Flat no.203, 2nd floor , A wing, Shreeji Hights, village:Shirgaon, Taluka: Ambernath, District:Thane-421503.to repay the amount mentioned in the notice, being Rs.23,26,160.58(Rupees Twenty Three lakhs Twenty Six Thousand One Hundred Sixty And Fifty Eight Paisa only) plus unapplied interest and charges

Description of the Immovable Property

1.FLAT NO.203,ON 2ND FLOOR ,IN A WING .ADM.27.7 SQ MTRS (CARPET NO.1

景學

PUBLIC NOTICE General public is hereby informed that our client, M/s. Muthoot Finance Ltd. (GSTIN 32AABCT0343B1Z7), Registered Office: 2nd Floor, Muthoot Chambers, Banerii Road, Kochi-682018, Kerala, India CIN: L65910KL1997PLC011300, Ph; +91 484-2396478. 2394712, Fax: +91 484-2396506 mails@muthootgroup.com, www.muthootfinance.com is conducting Auction of ornaments (NPA accounts for the period up to 31.03.2023 & (Low Tounch/Low quality/Insufficient weight deduction accounts for the period up to 31.03.2024), pledged in its favour, by the defaulting Borrowers, as detailed hereunder. All those interested may participate

First Auction Date: 09.09.2024 Ratnagiri (MA) (2032): BLS-34, 36, 38, 56, MDL-1012, 1056, 1062, 1077, 1104, MEG-221, MUL-9772, 9881, 9886, 9932, RGL-1632 1669, 1704, 1790, 1889, 1892, 1920, 1938, 1968, 1981, 1994, 1996, 2060, 2079, 2095, 2120, 2127, 2134, 2138, 2144, 2146, 2180, 2186, 2207, 2224, 2292, 2399, 2633, 2718, 2738, 2742, 2784, 2805, SRS-7, 14, 15, 28, 39, 40, 41, 52, 80, 104, 105, 106, 109, 116, 117, 122, 123, 154, 175, 176, TMS-6, Chiplun Karad Road (2917): MDL-1213, MUL-5535, 5603, 5611, 5686, RGL-1390, SRS-95

Low Tounch/Low quality/Insufficient weight deduction: Ratnagiri(MA) (2032): MUL-12389

Second Auction Date: 10.09.2024, Auction Centre: Muthoot Finance Ltd., Premises No. 1-4, Ground Floor, Sai Krupa Apartment, Nachane Road, Near Sawarkar Natyagruh, Maruti Mandir Ratnagiri-415612 First Auction Date: 09.09.2024

Dhulia-(MA) (2849): MAL-4157, MDL-2510, 2553, 2626, 2862, 2863, 2963, 3039, 3044, 3058, 3168, 3173, 3201, MEG-112, 295

MUL-10231, RGL-567, 622, 631, 638, 872, 884, SRS-17, TMS-4

Second Auction Date: 11.09.2024, Auction Centre: Muthoot Finance Limited, Chethna House, Ground Floor, CS No. 15/3 Khol Goli, Lane No. 4. Dhulia, Maharashtra-424001

First Auction Date: 09.09.2024 Nandurbar-(MA) (3107): MDD-31, 37, MDL-1721, RGL-1227, 1252, 1365, 1416, 1534, 1567, 1788, SRS-20, 21

Second Auction Date: 12.09.2024, Auction Centre: Muthoot Finance Limited, First Floor, Shop No.15-19, Amrut Complex, C.S No. 909/E. Amurut Chowk, Nandurbar, Maharashtra-425412 The auctions in respect of the loan accounts shown under the branch head will be conducted at the respective branches.

However please note that in case the auction does not get completed on the given date(s), then in that event the auction in respect thereto shall be conducted/continued on Second Auction date at given auction centre, and further in case the said ornaments are still not successfully auctioned on these dates then such auction shall be continued on subsequent days thereafter, at this same venue. No further notices shall be issued in this respect. Kohli & Sobti, Advocates, A 59A, First Floor, Lajpat Nagar-II, New Delhi-110024

Note: Customers can release their pledged ornaments before the scheduled auction date, against payment of dues of our client Customer can also contact Email ID: recoverynorth@muthootgroup.com or Call at 7834886464, 7994452461

Aptech Limited

Registered Office: Aptech House, A-65, M.I.D.C., Marol, Andheri (East), Mumbai – 400093. Tel.: 022 68282300 • Fax: 022 68282399
CIN –L72900MH2000PLC123841 Website: www.aptech-worldwide.com
Email: investors relations@aptech.ac.in; cs@aptech.ac.in

NOTICE TO SHAREHOLDERS

otice is hereby given that the Twenty-forth (24th) Annual General Meeting ("AGM") of Aptech Limited will be held on Thursday, September 26, 2024 at 12.00 noon (IST) through Video Conferencing/ Other Audio Visual Means ("VC/OAVM") facility to transact the iness as stipulated in the Notice of the AGM.

Pursuant to the Ministry of Corporate Affairs ('MCA') General Circular No. 14/2020 dated April 8, 2020 and SEBI Circular No. SEBI/HO, CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, and various other circulars issued by the MCA and SEBI and in reference to the recent MCA General Circular No. 09/2023 dated September 25, 2023 and SEBI circular No. SEBI/HO/DDHS/P/CIR/2023/0164 dated October 6, 2023 ('hereinafter collectively referred to as "Circulars"), the Annual General Meeting ('AGM/Meeting') of the Company will be held through Video Conferencing ('VC') or Other Audio-Visual Means ('OAVM') and accordingly physical attendance of the Members at the AGM venue is not required. Hence, Members can attend and participate in the ensuing AGM through VC/OAVM.

The Notice of the AGM along with the Annual Report for the Financial Year 2023-24 will be sent only by electronic mode to member whose email addresses are registered with the Company/Depositories in accordance with the aforesaid Circulars, Members may note that the Notice of the AGM and Annual Report for the Financial Year 2023-2024 will be available on the website of the Company at www. otech.worldwide.com and website of the stock Exchanges i.e. BSE Limited and The National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com respectively. The Members can attend and participate in the AGM through the VC/OAVM facility only. The instructions for joining the AGM will be provided in the Notice of AGM. Members attending the Meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all the Members of the Company to cast their votes on all the Resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM (E-voting). Detailed procedure for remote e-voting/ e-voting will be provided in the Notice of the AGM.

If your email ID is already registered with the Company/ Depository Participant, Login details for remote e-voting and e-voting will be sent on your registered email address.

In case you have not registered your email address with the Company/ Depository Participant, please follow below instructions to register your email ID for obtaining Annual Report and login details for remote e-voting and e-voting during the AGM:

	Members holding shares in Physical form	Send a request to KFin Technologies Limited, Registrar and Share transfer Agent of the Company ("KFin") at einward.ris@kfintech.com providing Folio No., Name of Shareholder, scanned copy of the Share Certificate (front and back) and self attested scanned copy of PAN card for registering email address.				
	Members holding shares in Demat form	Kindly contact your Depository Participant (DP) and register your email address as per the process advised by DP.				
I	The Annual Report for FY 2023-24 and Notice of 24th AGM of the Company will be sent to all the shareholders at their registered email					

address in accordance with the provisions of the Companies Act, 2013 and SEBI (Listing Obligations and Disclosures Requirement), For Aptech Limited

A K Biyani

Place: Mumba Date: 31-08-2024 Company Secretary



e -Tender Notice

2024_MCGM_1077652_1

Name of Organization	Brihanmumbai Municipal Corporation
Subject	Triennial CSMC of various type of Water Purifiers and Dispenser installed at Pipe & main sewer city section and western Suburbs under Ch.engg (SO)Department, Agripada garage and Mulund garage.
Scrutiny Fee	Rs. 3300/- + 18.0% GST
Cost of E-Tender (Estimated Cost)	—— (item rate basis)
Bid Security Deposit/EMD	Rs. 19,800 /-
Date of issue and sale of tender	31.08.2024 from 11:00 Hrs.
Last date & time for sale of tender & Receipt of Bid Security Deposit	06.09.2024 upto 16:00 Hrs.
Submission of Packet A, B & Packet C (Online)	06.09.2024 upto 16:00 Hrs.
Pre-Bid Meeting	-N.A
Opening of Packet A	09.09.2024 after 16:00 Hrs.
Opening of Packet B	09.09.2024 after 16:00 Hrs.
Opening of Packet C	12.09.2024 after 13:00 Hrs.
Address for communication	Office of the :- E.E.Mech(E.I.)Maint., BMC Municipal Workshop, R. S. Nimkar Marg, Byculla, Mumbai-400008
Venue for opening of bid	On line in E.E.Mech(E.I.)Maint's office.
NIC's portal	https://mahatenders.gov.in

This tender document is not transferable. The B.M.C. reserves the rights to accept any of the application or reject any or all the application received for above subject without assigning any reason thereof.

Let's together and make Mumbai Malaria free

Sd/-E.E.Mech.(E.I.)Maint **PUBLIC NOTICE**

PUBLIC NOTICE

the capital/property of the Society. If no

claims/ objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the shares and

interest of the deceased member in the

capital/ property of the Society in such manner as is provided under the bye laws of the Society. The claims/

objections, if any, received by the

objections, if any, received by the Society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the Society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the Society. A copy of the registered bye-laws of the Society is available for inspection by the claimants objectors in the office of the learnants objectors in the office of the

claimants/ objectors, in the office of the

society/with the Secretary of the Society between 10 A.M. to 4 P.M. from the date

of publication of the notice till the date

For and on behalf of The Vista Co-operative Housing Society Ltd.

Place: Mumbai

of expiry of its period.

Date: 31.8.2024

APPENDIX 16 (Under the bye-law no. 35)The Form NOTICE IS HEREBY GIVEN TO ALL CONCERNED My Clients (1) MR PANKAJ BHATNAGAR Son of MR BHUPAT RAI BHATNAGAR and (2) MRS NEETI BHATNAGAR Wife of MR of Notice, inviting claims or objections to the transfer of the shares and the interest of the Deceased Member in the Capital/ Property of PANKAJ BHATNAGAR, who are Claimin Ownership Rights Concerning Residential Flat bearing No. A-13, First Floor of the Building No. 26, having Area of 630 Square Feet Built Up Area in the Complex known as TAKSHILA, having Area of 630 Square Feet Built Up Area, of Shrimati Priyanka Praful Lokhande a member of the Vista Co-operative Housing Society Ltd. having address at Vikhroli Village, LBS Marg, Ghatkopar West, Mumbai - 400086 and holding Flat/Tenement No. 1802/ The Building/Complex known as TAKSHILA on Plot of Land bearing Survey Nos. 53 (Part), 54, 55, and Hissa Nos. 1 (Part), 3, 4 and 5 etc. of Revenue Village &1902 in the building of the society, died on 23/03/2023 without making any nomination. The Society hereby invites claims or objections from the heir or Mulgaon, Taluka Andheri of Mumba heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased Suburban District and Corresponding C.T.S. No. 1 (Part) at Takshila Complex Mahakali Caves Road, Andheri (East) Mumbai – 400 093, within the Limit of Revenue Village Mulgaon and also member in the capital/ property of the Society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other Holders of Corresponding Benefits of Membership of the Society and Incidenta proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in From 106 to 110 (Both Inclusive) Embodied in Share Certificate No. 22.

> MR. PANKAJ BHATNAGAR and MRS NR. PAINAJ BHATINAGAR allo MRS.
> NEETI BHATNAGAR, Claiming
> Ownership Rights Concerning Flat
> described on the Strength of Instrument
> Titled as Articles of Transfer Dated 15th
> November, 1992, having Acquire the
> same From Predecessor- in - Title SHRI SUDHIR KUMAR SINGHAL which wa Subsequently Adjudicated by the Collector of Stamps, General Stamp Office, Bombay and Subsequently Registered at Sub Registrar of Assurances, Andheri Taluka, by annexin Assurances, Andhen Taluka, by arineshine the same to Confirmation Deed Dated 18th October, 2008, Duly Registered Under Serial No. BDR-9/9442/2008 and Predecessor- in - Title SHRI SUDHIR KUMAR SINGHAL, having Acquired the same from Developers MESSRS LOTUS Sanie irom Developers MicSSRS LOTO CORPORATION, Pursuant to Duly Registered Instrument Titled at Agreement Dated 2nd August, 1985 Registered at Sub Registrar Office Mumbai Suburban District (at Bandra Inder Serial No. Printed - 3015/ 1985 Duly Registered and/or Indexed on 23rd November, 1995.

hat Present Owners MR. PANKA BHATNAGAR and MRS. NEETI BHATNAGAR, have Reason to believe that aforesaid Registered Agreement Dated 2nd August, 1985, is Lost and/or Misplaced by them for which Present Owners also Reported Loss Report with M.I.D.C. Andheri (East) Police Station or 3th August, 2023, Vide Lost Report File No. 69802-2023.

That Present Owners have Instructed t Verify their Marketable Title Concerning the said Premises in the Society, for the Purpose of Bank Mortgage

THEREFORE ANY MEMBER OF PUBLIC or Legitimate Claimant (s) having any Objection against Issuing Marketable Title Certificate to saic Present Owners of any nature whatsoeve by way of Sale, Gift, Lease, Mortgage Charge, Exchange, Lease, Tenancy Charge, Exchange, Lease, Tenancy, Leave and License or any Claim or any Civil or Criminal Litigations or Recovery Proceedings, or any Government Dues should Intimate the Undersigned with Proper and Legitimate Documentary Evidences at the Address Recorded Commentary within 41 Doc From the Date hereunder, within 14 Days From the Date of Publication hereof, Failing which, No Claim Certificate to that effect will be Issued and my Clients will Presume that any Such Legitimate Claim (s) IF ANY has been Waived and/or Abandoned.

Dated 31st Day of August, 2024. Sd/-MRS. FALGUNI A. PATEL ADVOCATE

Vile-Parle (West Mumbai - 400 056 IN THE BOMBAY CITY CIVIL COURT AT DINDOSHI

Office Address 3/A, Ground Floor Sumangal Apartment Vallabhbhai Patel Road

SUMMARY CIVIL SUIT NO. 289 OF 2022 (Under Order XXXVII, R. 2 of the Code of Civil Procedure 1908) Plaint Lodged on: 07/05/2021 Plaint admitted on: 20/07/2022 SUMMONS under OXXXVII. R 2 oF The Code of Civil Procedure. Exh. 10

ICICI BANK LIMITED, In corporated Under the Companies Act, 1956 and licensed Banking Regulation Act, 1949 and having its registered office at ICICI Bank Tower, Near Chakli Circle, Old Padra Road, Vadodara-Ola Padra Roda, Vadoadra-390007, Gujarat and having its Corporate office at ICICI Bank Towers, 4th Floor, South Tower, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai-400051 through its Authorized Officer Mr. Rajesh Wankhade ...Plaintiff

Sandeep Prasad Khadka Age 36 years, Residential address: 1-A, Plot No. 314/F, Sanjay Chamber, Chouba Lane, Vitthal Bhai Patel Road, Near Opera House, Mumbai- 400 004. Office Address-Office Address-Gitanjali Lifestyle Ltd. Corporation, Building No. 28, Ground Floor, Gala No. 1 to 6 Dapoda, Villagemankali Naka, Thane- 421 302. ...Defend

...Defendan

andeep Prasad Khadka

WHEREAS the abovenamed plaintiff has/have instituted a suit in this Hon'ble Court against you the above-named Defendant under Rule 2 of Order XXXVII of the Code of Civil Procedure, 1908. PRAYER

PRAYER

a. That Defendant be ordered and decreed to pay to the Plaintiffs a sum of Rs. 2,83,302.15/- (Rupees Two Lac Eighty Three Thousand Three- Hundred and Two and Fifteen Paise Only) under the Credit Facility Application form and Credit Facility Application Form and Most Important Terms and Conditions (Exhibit 'B' and 'C' hereto) as per the Particulars of Claim being Exhibit 'G' hereto with further interest thereon @ of 29.88% p.a. from the date of filing the suit till payment and/or realization; b. For costs of this suit.

You are hereby summoned to ensure an appearance to be entered for you, within ten days from the service hereof, in default whereof the Plaintiff/s will be whereof the Plaintiff/s will be entitled at any time after the expiration of such ten days to obtain a decree for sum of Rs. 2,83,302.15/- (Rupees Two Lac Eighty Three Thousand Three Hundred and Two and Fifteen Paise Only) and such sum prayed for, together with such interest, if any, as the Hon'ble Court may order.

If you cause an appearance to be

order.


If you cause an appearance to be entered for you, the Plaintiff/s will thereafter serve upon you a Summons for Judgment at the hearing of which you will be entitled to ask the Hon'ble Court for Legyeto. Leave to. ... suit.

Given under my Hand and the seal of this Hon'ble Court. Dated this 09th February, 2024

For Registrar (City Civil Court, Bombay)

DAGA LEGAL LLP Advocate for Plaintiff/s, Office Address: 502, Nahar Business Centre, Near Chandivali Studio, Powai, Mumbai-400072 Tel: 022-28573870 Mobile: 9819982354 Email Address: sachindaga2009@gmail.com

NOTE: Next date in this Suit is 04/09/2024 Please check the status and next/further date of this Suit on the official website of the City Civil & Sessions Court, Gr.



Notice is hereby given to the public in general and in particular to the borrower(s) & guarantor(s) indicated in Column no-A that the below described immovable property (ies) described in Column no-D mortgaged/charged to the Secured Creditor, the constructive/Physical Possession of which has been taken (as described in Column no-C) by the authorized Officer of M/s PNB Housing Finance Limited/Secured Creditor, will be sold on "AS IS WHERE IS, AS IS WHAT IS and WHATEVER THERE IS BASIS" as per the details mentioned below. Notice is hereby given to borrower(s)/mortgagor(s)/Legal Heirs, Legal Representative, (whether Known or Unknown), executor(s), administrator(s), successor(s), assignee(s) of the respective borrowers/mortgagor(s)(since deceased) as the case may be indicated in Column no-A under Rule-8(6) & 9 of the Security Interest Enforcement Rules, 2002 amended as

on date. For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in M/s PNB Housing Finance Limited/secured creditor's website i.e. www.pnbhousing.com.										
Loan No. Name of the Borrower/Co-Borrower Amount & Demanded Amount & Properties Possession (A) (B) (C) (C) (D) (D)		Reserve Price (RP) (E)	EMD (10% of RP) (F)	Last Date of Submision of Bid (G)	Bid Incre mental Rate (H)	Inspection Date & Time (I)	Date of Auction & Time (J)	Known Encumbr ances/ Court Case if any (K)		
HOU/GHKP/1117/ 453008 Ketan Babubhai Rambhia /Chetna Ketan Rambhia, B.O.: Ghatkopar	Rs. 1,71,62,943.28 as on date 20.01.2022	`	Kalpataru Radiance Wing B,22,221.0,Kalpataru Radiance,In Sub Plot No. R-8 In Redevelopment Of Goregaon Siddharth Nagar Sahakari HSL, Bearing C.t.s. No. 18a/1, 18a/2,22a/1 To 22/ A6., Village Pahadi, Goregaon, Mumbai, Maharashtra -400063. (Built Up Area 1530)	3,05,62,000/-	Rs. 30,56,200/-	28.09.2024	Rs. 2,00,000/-	18.09.2024 between 12:30 PM to 04:00 PM	30.09.2024 between 1.30 PM to 3.00 PM	Approx Rs. 90,00,000/- Developer amount pending with further interest

B.O.: Ghatkopar | Maharashtra -400063. (Built Up Area 1530) | Maharashtra -400063. (Built Up Area 1530) | further interest @18% p.a. as applicable, incidental expenses, cost, charges etc. incurred upto the date of payment and/or realization thereof.** To the best knowledge and information of the authorized Officer of PNB Housing Finance Limited, there are no other encumbrances/ claims in respect of above mentioned immovable/secured assets except what is disclosed in the Column No.-K. Further such encumbrances to be catered/paid by the successful purchaser/bidder at his/her end.

The prospective purchaser(s)/bidders are requested to independently ascertain the veracity of the mentioned encumbrances.

(1.) As on date, there is no order restraining and/or court injunction PNBHFL/the authorized Officer of PNBHFL from selling, alienating and/or disposing of the above immovable properties/secured assets and status is mentioned in column no-K. Including but not limited to the title of the documents of the title pertaining thereto available with the PNBHFL and satisfy themselves in all respects prior to submitting tender/bid application form or making Offer(s). The bidder(s) has to sign the terms and conditions of this auction along with the Bid Form.

(3.) Please note that in terms of Rule 9(3) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. The sale may be confirmed in favour of (bidder(s) only after receipt of 25% of the amount of sale price, (inclusive of earnest money) on the same day or not later than next working day. The sale may be confirmed in favour of (bidder(s) only after receipt of 25% of the security Interest (Enforcement) Rules, 2002. The remaining 75% of the sale consideration amount has to be deposited by the purchaser within 15 days' from the date of acknowledgement of sale confirmation letter and in default of such deposit, the authorized officer shall forfeit the part payment of sale consideration amount within 15 days from the date of expiry of mandatory period of 15 days mentioned in the sale PLACE:- GHATKOPAR, DATE:-29.08.2024

SD/- AUTHORIZED OFFICER, PNB HOUSING FINANCE LIMITED

(for immovable property)

Whereas, The undersigned being the Authorized Officer of SAMMAAN CAPITAL LIMITED (CIN:L65922DL2005PLC136029) (formerly known as INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED) under the Securitisation and Reconstruction of Financia Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of power conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest

POSSESSION NOTICE

Borrower(s) and the public in general that the undersigned has taken Symbolic Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of Section 13 of the Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on 28.08.2024.

deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of SAMMAAN CAPITAL LIMITED (formerly known as INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED) for an amount of Rs.80.20.817.44 (Rupees Eighty Lakhs Twenty Thousand Eight Hundred Seventeen and Paise Forty

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

21ST FLOOR, IN TOWER/ WING - E, IN THE PROJECT KNOWN AS "KANAKIA ZENWORLD PHASE-1", DEVELOPED AND SITUATED AT KANJUR VILLAGE ROAD, KANJUR MARG EAST, MUMBAI-400042, MAHARASHTRA.

Authorized Officer Date: 28.08.2024 Place: MUMBAI SAMMAAN CAPITAL LIMITED

The Borrowers' attention is invited to provisions of Sub-Section (8) of Section 13 of the Act in respect of time available, to redeem the Secured Assets.

(Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated, 17,05,2022 calling upon the Borrower(s) ASHOK RACH AND GITA ASHOK RACH to repay the amount mentioned in the Notice being Rs.80,20,817.44 (Rupees Eighty Lakhs Twenty Thousand Eight Hundred Seventeen and Paise Forty Four Only) against Loan Account No. HHLLND00482472 as on 13.05.2022 and interest thereon within 60 The Borrower(s) having failed to repay the amount, Notice is hereby given to the

The Borrower(s) in particular and the public in general is hereby cautioned not to

(FORMERLY KNOWN AS INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED)

Four Only) as on 13.05.2022 and interest thereon.

FLAT NO. 2102 ADMEASURING 41.71 SQUARE METERS (CARPET AREA) ON

ज्या अर्थी.

निम्नस्वाक्षरीकार सम्मान कॅपिटल लिमिटेड (CIN:L65922DL2005PLC136029) (यापूर्वी **इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड म्हणून ओळखले जात होते**) सिक्योरिटाइजेशन ॲण्ड रिकन्सट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स ऑण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्योरीटी इंटरेस्ट ऑक्ट, 2002 अन्वये प्राधिकृत अधिकारी आणि सदर सूचना प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून स्पष्ट 60 दिवसांच्या आत 17.05.2022 रोजी सूचनेत नमूद केलेली आणि अधिक रक्कम रू. 80,20,817.44 (रूपये ऐंशी लाख वीस हजार आठशे सतरा आणि चळ्वेचाळीस पैसे फक्त) साठी कर्ज खाते क्र. HHLLND00482472 या रकमेची परत फेड करण्याची दिनांक 13.05.2022 पासून ते प्रत्यक्ष भरणा करेपर्यंतची मागणी, सूचना कर्जदार अ**शोक रच आणि गीता अशोक रच** यांना कलम 13(12) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 3 अन्वये

सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, सदर कायद्याचे कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वाक्षरीकाराने प्रतिकात्मक ताबा 28.08.2024 रोजी घेतलेला आहे

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की, या मालमत्तेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर सम्मान कॅपिटल लिमिटेड (यापूर्वी इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान लिमिटेड म्हणून ओळखले जात होते) ची कर्ज आकारणी रू. 80,20,817.44 (रूपये ऐंशी लाख वीस **हजार आठशे सतरा आणि चव्वेचाळीस पैसे फक्त**) पुढील व्याज **13.05.2022** पासून प्रत्यक्ष भरणा

कर्जदारांचे लक्ष्य कलम 13 चे उप-कलम (8) च्या मालमत्ता / मालमत्तेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकडे आकर्षित केले जात आहे

टॉवर/विंग - ई मध्ये, एकविसाव्या मजल्यावर, फ्लॅट क्र. 2102, मोजमाप 41.71 स्क्वेअर मीटर्स (चटई क्षेत्र), "कनिकया झेन वर्ल्ड फेज-1" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रकल्पात, कांजूर व्हिलेज रोड वर वसलेले आणि विकसित, कांजूर मार्ग पूर्व, मुंबई- 400042, महाराष्ट्र.

> अधिकृत अधिकारी सम्मान कॅपिटल लिमिटेड

तारीख: 28.08.2024 (यापूर्वी इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड म्हणून ओळखले जात होते)



ग्रेअर अँड वेइल (इंडिया) लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ग्रोबेल कॉर्पोरेट, आकुर्ली रोड, कादिवली पूर्व, मुंबई ४०० १०१. दूरध्वनी: ०२२ -६६९९३०००, फॅक्स: ०२२ -६६९९३०१०, ईमेल: secretarial@growel.com. वेबसाइट: www.growel.com. सीआयएन : एल७४९९९एमएच१९५७पीएलसी०१०९७५

६६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि लाभांश बद्दल माहिती

सूचना याद्वारे दिली जात आहे की, कंपनीच्या सदस्यांची ६६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम बुधवार, दिनांक २५ सप्टेंबर, २०२४) रोजी दुपारी ३.००) वाजता सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिस (इंडिया) लिमिटेंड (सीडीएसएल) द्वारे प्रदान केलेली सुविधा व्हिडिअं कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'')/ इतर ऑडिओ-व्हिज्युअल माध्यमांद्वारे (''ओएव्हीएम'') एजीएमच्य सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे बाबींचा विचार करण्यासाठी आयोजित केली जाईल. हे कंपनी कायदा, २०१३ आणि त्यानंतर तयार केलेले नियम, सेबी (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता विनियम, २०१५, सहवाचता सेबी आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने ('एमसीए परिपत्रके') जारी केलेल विविध परिपत्रके याला अनुसरून हे आहे.

दिनांक ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी कंपनीच्या वार्षिक अहवालाची ई-प्रत एजीएमची सूचना, आर्थिक विवरण आणि इतर वैधानिक अहवाल यासमवेत कंपनीच्या www.growel.com वेबसाइटवर आणि स्टॉक एक्स्चेंज म्हणजेच बीएसई लिमिटेडच्य www.bseindia.com वेबसाइटवर आणि www.evotingindia.com येथे सीडीएसएलच्या वेबसाइटव

सदस्य केवळ व्हिडिओ कॉन्फर्रांसग (''व्हीसी'')/ इतर ऑडिओ-व्हिज्युअल माध्यमांद्वारे (''ओएव्हीएम'') सुविधेद्वारे एजीएममध्ये उपस्थित राह शकतात आणि सहभागी होऊ शकतात, ज्याचा . तपशील कंपनी सभेच्या सूचनेमध्ये प्रदान करेल. व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहणारे सदस्य कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०३ अंतर्गत कोरम मोजण्याच्या उद्देशाने गणले

२०२३-२४) या आर्थिक वर्षाच्या वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना, कोणत्याही सदस्याने त्यांच्य प्रत्यक्ष प्रतींची मागणी केली नसल्यास, ज्यांचे ई–मेल पत्ते कंपनी /े रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट / डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (''डीपी'') यांच्याकडे नोंदणीकृत आहेत, त्या सदस्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवली जाईल. ज्या सदस्यांचे ईमेल आयडी कंपनी/डीपीकडे नोंदणीकृत नाही त्यांना विनंती केली जाते की त्यांनी त्यांचा ईमेल पत्ता कंपनीकडे नोंदवावा.

सीडीएसएलची ई-वोटिंग (इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान) सुविधा एजीएमच्या आधी आणि दरम्यान सर सदस्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करता यावे म्हणून त्यांना प्रदान करताना कंपनीला आनंद होत आहे सदस्यांनी त्यांचे नाव, पोस्टल ॲड्रेस, ई-मेल पत्ता, द्रिघ्वनी/मोबाईल क्रमांक, पॅन, मॅंडटस्, नामनिर्देशन, मुखत्यारपत्र, बँकेचे तपशील जसे की, नावाशी संबंधित काही बदल बँक आणि शाखा तपशील, बँक खाते क्रमांक, एमआयसीआर कोड, आयएफएससी कोड, इ. मधील कळवावेत, अशी विनंती करण्यात येत

अ. इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असलेल्या शेअर्ससाठी: त्यांच्या डीपीकडे साद्र करावे

ब. फिजिकल स्वरूपात असलेल्या शेअर्ससाठी: ३ नोव्हेंबर २०२१ दिनांकित सेबी परिपत्रक क्रमांव सेबी/एचओ/एमआयआरएसडी/एमआयआरएसडी_आरटीएएमबी/ पी/सीआयआर / नुसा कंपनीच्या कंपनी/रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंटला खाली दिलेल्या पत्त्यावर विहित फॉर्म आयएसआर-१ आणि इतर फॉर्म सह सादर करावेत.

आरटीए : मे. लिंक इनटाइम इंडिया प्रा. लि. (सीआयएन: यू६७१९०एमएच१९९९पीटीसी११८३६८) (युनिट: ग्रेअर अँड वेइल (इंडिया) लिमिटेड)

सी -१०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई - ४०० ०८३.

फोन : +९१८१०८११६७६७; फॅक्स : (०२२) ४९१८६०६०;

ई-मेल : rnt.helpdesk@linkintime.co.in ; युआरएल: www.linkintime.co.in कोणत्याही सदस्याचे बँक तपशील उपलब्ध न झाल्यास, अशा सदस्याला कंपनी लाभांश वॉरंट / डीडी चेक पोस्टाने पाठवेल. कंपनीने दिलेला किंवा वितरित केलेला भागधारकांच्या हातातील कोणतार्ह लाभांश करपात्र असतो. त्यामुळे कंपनीने एजीएममध्ये घोषित केल्यास, लाभांशाचे पेमेंट करतेवेळी स्त्रोतावर कर (टीडीएस) कापून घेणे आवश्यक असते. सर्वसाधारणपणे, टीडीएस आवश्यकतांचे पालन करण्यास सदस्यांना विनंती केली जाते की त्यांनी त्यांची निवासी स्थिती, पॅन आणि आयटी कायद्यानुस श्रेणी त्यांच्या डीपी कडे किंवा भौतिक स्वरूपात शेअर्स असल्यास कंपनीकडे पूर्ण आणि/किंवा अद्ययावत करावीत

मुंबई, भारत

ग्रेअर अँड वोइल (इंडिया) लि. साठी चिंतन के. गांधी कंपनी सचिव

क्युएमएस मेडिकल अलाईड सर्व्हिसेस लिमिटेड **सीआयएन** : एल ३३०९ एमएच २०१७ पीएलसी २९९७४८

नोंदणी कार्यालय: ए १-ए२/बी १ बी २, नवकला भारती बिल्डिंग, प्लॉट क्र. १६, प्रभात कॉलनी, सांताक्रुझ बस डेपो जवळ, सांताक्रुझ (पूर्व), मुंबई, महाराष्ट्र - ४०००५५ वेबसाईट : https://gmsmas.com फोन क्र. : + ९१ २२ ६२८८ ११११ ईमेल : contact@qmsmas.com

०७ व्या वार्षिक सर्वसधारण सभेच्या संदर्भातील माहिती

व्हिडिओ कॉन्फरसिंग/अद्र ऑडिओ व्हिज्युअल मिन्स मार्फत वार्षिक सर्वसाधारण सभा क्युएमएस मेडिकल अलाईट सर्व्हिसेस लिमिटेड (''कंपनी'')च्या सभासदांची सातवी (७वी) वार्षिक ारण (एजीएम) सभा ही एजीएमच्या सूचनेत नमुद केलेले कामकाज करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरसिंग (''व्हिसी'') किंवा अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (''ओएव्हिएम'') मार्फत शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०२४ रोजी दु. २.०० वा. (भाप्रवे) घेण्यात येणार आहे.

जनाल मर्क्यला दिनांक २५ मध्देंचा , २०२३ अमे अलिकडचे मदा मंदर्भात जारी त्यानंताचे मर्क्यला (''प्रमाप सर्क्युलर'') आणि इतर संबंधित सर्क्युलर्ससह सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाद्वारे जारी सर्क्युलर्स दिनांक ५ जानेवीर, २०२३ आणि ७ ऑक्टोबर २०२३ (''सेबी सर्क्युलर्स'' अनुसार व्हिसी किंवा ओएव्हिए मार्फत घेण्यात येर्दल

एजीएम ही कंपनी अधिनियम, २०१३ आणि त्याअंतर्गत केलेले नियम सहवाचता निगम व्यवहार मंत्रालयाद्वारे जारी

एजीएमच्या सूचनेसह कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०२ अंतर्गत स्पष्टिकरणात्मक विवरणपत्र आणि वार्षिक अहवाल २०२३-२४ हा कंपनी/रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट (''आरटीए'')/ डिपॉझिटरी पार्टिमिंपरम् (''दीपीज'')कदे देमेल पूर्ने नोंटविलेल्या कंपनीच्या मभामदांना दलेक्ट्रॉनिक माध्यमाने पाठविण्यात येईल. कंपनी त्यांचा फोलिओ क्र./ डीपी आयडी आणि क्लाईंट आयडी नमुद करून contact@qmsmos.com येथे त्यासाठी विनंती केलेल्या सभासदांना वार्षिक अहवालाची प्रत्यक्ष प्रत पाठवेल.

ज्या संभासदांनी ईमेल पूर्न नोंटविलेले नाहीत ते खालील तपशिल नमूट करून contact@amsmos.com येथे कंपनीकडे विनंती पाठवुन दूरस्थ ई–मतदानासाठी क्रेडिन्शियल प्राप्त करण्यासाठी आणि इलेक्ट्रॉनिकली ७व्या एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल २०२३–२४ प्राप्त करण्यासाठी त्यांचे ईमेल पत्ते नोंदुवु शकतात.

i) नाव, मोबाईल क्र. आणि ईमेल पत्ता ii) फोलिओ क्र./डीपी आयडी आणि क्लाईंट आयडी ज्या सभासदांनी इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिस किंव कोणत्याही इतर माध्यमाने त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट लाभांश प्राप्त करण्यासाठी त्यांचा बँक खाते तपशिल अदद्ययावत केलेला नाही त्यांना त्यांच्या संबंधित डीपीजुकडे त्यांचे इलेक्ट्रॉनिक बँक मॅनडेट अद्ययावत

करण्याची विनंती करण्यात येत आहे. तभसदांनी नोंद घ्यावी की संचालक मंडळाने ३ मे, २०२४ रोजी झालेल्या त्यांच्या सभेत प्रत्येकी रु.१० प्रती समभाग रू. ०.५० च्या लाभांशाची शिफारस केली आहे. लाभांश जर एजीएममध्ये घोषित झाल्यास ०२ ऑक्टोबर, २०२४ रोजी किंवा नंतर डिडक्शन ऑफ टॅक्स ॲट सोर्स (''टीडीएस'') च्या अधीन देय राहिल. कंपनीचे सभासद रजिस्टर आणि शेअर ट्रान्सफर बूक्स हे लाभांश आणि एजीएमसाठी शनिवार, २१ सप्टेंबर, २०२४

ते शक्रवार २७ सप्टेंबर, २०२४ (दोन्ही दिवस मिळन) पर्यंत बंद राहतील. लाभांश उत्पन्न हे सभासदांच्या हाती करपात्र राहिल आणि आयकर अधिनियम, १९६१ (''आयटी ॲक्ट'' मधील विहित दराने सभासदांना देण्यात येणाऱ्या लाभाशातुन डिडक्ट टॅक्स ॲट सोर्स (''टीडीएस'') करणे आवश्यक आहे. टीडीएस आवश्यकतेचे सर्वसाधारणपणे पालन करणे शक्य होण्यासाठी सभासदांनी त्यांच्या डीपीज्कडे आयटी ॲक्टनुसार, त्यांची निवासी स्थिती, पॅन आणि श्रेणी पूर्ण करण्याची आणि/किंवा अद्यावत करण्याची विनंती करण्यात येत आहे.

वेबसाईटवरील प्रसारण : . एजीएमची सूचना आणि स्पष्टिकरणात्मक विवरणपत्र समाविष्ट वार्षिक अहवाल २०२३–२४ ची इलेक्ट्रॉनिक प्रत कंपनीची वेबसाईट <u>https://qusmas.com</u>/ स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट म्हणजेच <u>www.nseindia.com</u> आणि नॅशनल सिक्युरिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडची <u>www.evoting.nsdl.com</u> वर उपलब्ध करण्यात येईल.

कंपनीला एजीएममध्ये करावयाच्या कामकाजाच्या संदर्भात तिच्या भागधारकांना दूरस्थ ई–मतदानामार्फत एजीएमपूर्वी आणि एजीएम दरम्यान ई-मतदान सुविधेचा प्रस्ताव दिल्याचा आनंद होत आहे आणि त्यासाठी . ईलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत मतदानाची सुविधा देण्यासाठी एमएसडीएलची नियुक्ती केली आहे.

डिमॅट भागधारक भागधारकांना डीपीद्वारे विहित प्रक्रियेचा अवलंब करु. संबंधित डीपींकडे डिमॅर धारणेच्या संदर्भात त्यांचे ईमेल पत्तेनोंदविण्याची विनंती करण्यात येत आहे.

प्रत्यक्ष भागधारक लागु नाही (सर्व भागधारकांची डिमॅट माध्यमाने भागधारणा आहे.						
संपर्क तपशील						
कंपनी/आरटीए/डीए आयडी नोंदविलेले उ		भागधारकांना डीपीद्वारे विहित प्रक्रियेचा अवलंब करु. संबधित डीपींकडे डिमॅट धारणेच्या संदर्भात त्यांचे ईमेल पत्तेनोंदविण्याची विनंती करण्यात येत आहे.				
प्रत्यक्ष स्वरूपात शे केलेल्या किंवा कंप		ई-मतदानाची तपशिलवार प्रक्रिया एजीएमच्या सूचनेत उपलब्ध होईल.				

/डीपी कडे ईमेल आयडी नोंदविलेले नसल्यास

मतदान करण्याची पध्दत :

ज्या व्यक्तींचे नावे अट ऑफ तारीख म्हणजेच शुक्रवार, २० सप्टेंबर २०२० रोजीस कंपनीच्या सभासट रजिस्टरमध्ये नोंदविलेली असतील तेच फक्त दूरस्थ ई–मतदान किंवा एजीएममध्ये मतदानाची सुविधा घेण्यासाठी हक्कदार राहतील.

क्यएमएस अलाईड सर्व्हिसेस लिमिटेड करित

सही/-तोरल जैलेश भदा ठिकाण : मुंबई दिनांक : ३० ऑगस्ट २०२४ कंपनी सचिव आणि अनुपालन



नोंदणीकृत कार्यालय : 'दी रुबी', ५ वा मजला, ऑफीस नं. ५, एससी, लेव्हल ८ वरील साऊथ विंग, सेनापती बापट मार्ग, दादर पश्चिम, मुंबई - ४०००२८, भारत.

सीआयएन नं.ः एल७४१४०एमएच१९८३पीएलसी०२९४९४ द्.क्र.: ०२२ ४०३७ २४१५/०२२ ४०३७ २४२४, ईमेल : spcapitalfin@gmail.com वेबसाईट : www.spcapital.in

४१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी

बुक क्लोजर डेट ची सूचना याद्वारे सूचना देण्यांत येते की, कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ आणि सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टींग ऑब्लिगेशन अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४२ ला अनुसरून ४१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या कारणास्तव एस पी कॅपिटल फायनान्सींग लिमिटेड च्या सभासदांची नोंदवही आणि भाग हस्तांतरण पुस्तके सोमवार, २३ सप्टेंबर, २०२४ ते सोमवार, ३० सप्टेंबर, २०२४ पर्यंत (दोन्ही दिवस धरून) बंद

राहतील. आम्ही तुम्हाला ह्याची नोंद घेण्याची विनंती करतो.

संचालक मंडळाच्या आदेशावरून

सोनाली बापर्डेंकर कंपनी सेक्रेटरी आणि अनुपालन अधिकारी दिनांक : ३१ ऑगस्ट, २०२४ ठिकाण : मुंबई सभासदत्व क्र .: ए६६०६५

ताबा सूचना (स्थावर मालमत्तेसाठी)

ज्या अर्थी.

निम्नस्वाक्षरीकार **सम्मान कॅपिटल लिमिटेड (CIN:L65922DL2005PLC136029) (यापूर्वी** इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड म्हणून ओळखले जात होते) सिक्योरिटाइजेशन ॲण्ड रिकन्सट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स ऑण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्योरीटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अन्वये प्राधिकृत अधिकारी आणि सदर सूचना प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून स्पष्ट 60 दिवसांच्या आत **17.05.2022** रोजी सूचनेत नमूद केलेली आणि अधिक रक्कम रू. 80,44,592.09 (रूपये ऐंशी लाख चव्वेचाळीस हजार पाचशे ब्याण्णव आणि नऊ पैसे फक्त) साठी कर्ज खाते क्र. HHLLND00482471 या रकमेची परत फेड करण्याची दिनांक 13.05.2022 पासून ते प्रत्यक्ष भरणा करेपर्यंतची मागणी, सूचना कर्जदार अ**शोक रच आणि गीता अशोक रच** यांना कलम 13(12) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 3 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात जारी केली

सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, सदर कायद्याचे कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वाक्षरीकाराने प्रतिकात्मक ताबा 28.08.2024 रोजी घेतलेला आहे

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की, या मालमत्तेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर सम्मान कॅपिटल लिमिटेड (यापूर्वी इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड म्हणून ओळखले जात होते) ची कर्ज आकारणी रू. 80,44,592.09 (रूपये) ऐंशी लाख च्वेचाळी**स हजार पाचशे ब्याण्णव आणि नऊ पैसे फक्त**) पुढील व्याज **13.05.2022** पासून प्रत्यक्ष भरणा

कर्जदारांचे लक्ष्य कलम 13 चे उप-कलम (8) च्या मालमत्ता / मालमत्तेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकडे

स्थावर मालमत्तेचे वर्णन

टॉवर/विंग - ई मध्ये, एकविसाव्या मजल्यावर, फ्लॅट क्र. 2101, मोजमाप 41.62 स्क्वेअर मीटर्स (चटई क्षेत्र), "कनिकया झेन वर्ल्ड फेज-1" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रकल्पात, कांजूर व्हिलेज रोड वर वस आणि विकसित, कांजूर मार्ग पूर्व, मुंबई- 400042, महाराष्ट्र.

अधिकृत अधिकारी

सम्मान कॅपिटल लिमिटेड स्थळ : मुंबई (यापूर्वी इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड म्हणून ओळखले जात होते)

जाहीर सूचना

(इन्सॉल्व्हन्सी ॲण्ड बॅंकरप्टसी बोर्ड कोर्ड, २०१६ च्या कलम १०२ अंतर्गत)

श्री. सुधिंद्र नारायण शेणवी प्रभु यांच्या धनकोंचे लक्ष वेधण्यासाठी (मे. आदित्य विद्युत अप्लायन्सेस लिमिटेड (कॉर्पोरेट कर्जदार) चे वैयक्तिक हमीदार)

	संबंधि	रत तपशिल
۲.	वैयक्तिक हमीदाराचे नाव	श्री. सुधिंद्र नारायण शेणवी प्रभु श्री. नारायण शेणवी यांचा मुलगा
٧.	वैयक्तिक हमीदाराचा कायमचा पत्ता	बी-२/३, रूणवाल नगर सीएचएस लिमिटेड, कोलबाड रो फ्लॉवर व्हॅलीच्या जवळ, कोलबाड, ठाणे (प)- ४०० ६०
	अंतरिम अधिस्थगनाच्या सुरवातीची तारीख	२९.१०.२०२१
۲.	वैयक्तिक नादारी निराकरण प्रक्रियेच्या प्रारंभाची तारीख	२९.०८.२०२४ (आदेश ३०.०८.२०२४ रोजीस प्राप्त)
٩.	अधिस्थगनाच्या सुरवातीची तारीख	२९.०८.२०२४
ξ.	नादारी निराकरण प्रक्रिया संपविण्याची अंदाजे तारीख	२५.०२.२०२५
૭.	निराकरण व्यावसायिक म्हणून कार्यरत असलेल्या नादारी व्यावसायिकाचे नाव आणि नोंदणी क्रमांक	सीए. प्रदिप कुमार काब्रा नों. क्र. आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी- पी०११०४/२०१७-१८/११७९०
۷.	निराकरण व्यावसायिकाशी पत्रव्यवहार करण्यासाठी पत्ता आणि ईं–मेल	सीए. प्रदिप कुमार काब्रा ३रा मजला, रिगस बिझनेस सेंटर, न्यू सिटीलाईट रोड, मर्सिडिस बेंझ शोरूमच्या चर, भारठाणा- वेसू, सुरत- ३९५००७ ईमेल: irrp.aval@gmail.com
٩.	दावे सादर करण्याची अंतिम तारीख	शनिवार, २१.०९.२०२४
٥.	दावे सादर करण्यासाठी संबंधित प्रपत्र	https://ibbi.gov.in/home/downloads
नन्म	ाननीय राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, मंब	ई खंडपीठ-IV च्या वतीने सचना यादारे देण्यात येत

की, सन्माननीय एनसीएलटी ने सी.पी. (आयबी)/११८६(एमबी)२०२१ सापेक्ष २९.०८.२०२४ दिनांकित आदेश (आदेश ३०.०८.२०२४ रोजीस प्राप्त) मार्फत इन्सॉल्व्हन्सी ॲण्ड बॅंकरप्टसी कोड २०१६ च्या कलम ९५ अंतर्गत **श्री. सुधिंद्र नारायण शेणवी प्रभु** यांच्या नादारी निराकरणाची प्रक्रिया सुरूवात करण्यासाठी

श्री. सुधिंद्र नारायण शेणवी प्रभु (मे. आदित्य विद्युत अप्लायन्सेस लिमिटेड चे वैयक्तिक हमीदार) यांच्या धनकोंना इलेट्रॉनिक माध्यम किंवा नोंदणीकृत पत्राद्वारे किंवा हाती वितरण द्वारे किंवा स्पीड पोष्ट किंवा कुरियर मार्फत ... निराकरण व्यावसायिकाकडे शनिवार, २१.०९.२०२४ रोजीस किंवा पूर्वी बाब क्र. ९ मध्ये नमूद केलेल्या पत्त्यावर निराकरण व्यावसायिकाकडे पराव्यांसह त्यांचे दावे सादर करण्यासाठी यादारे बोलविण्यात येत आहे टीप: दाव्याचे खोटे किंवा दिशाभूल करणारे पुरावे सादर केल्यास इन्सॉल्व्हन्सी ॲण्ड बॅंकरप्टसी कोड २०१६ आणि इतर कोणत्याही प्रयोज्य कायद्याच्या तरतुदी अन्वये दंड किंवा तुरूंगवास होऊ शकेल.

सीए. प्रदिप कुमार काब्रा आयबीबीआय नोंदणी क.: आयबीबीआय/आयपीए-००१ दिनांक-३१.०८.२०२४ आयपी-पी०११०४/२०१७-१८/११७९ **ठिकाण-** सुरत ईमेल: irrp.aval@gmail.com

इंडियन बेंक 🦝 Indian Bank

स्ट्रेस्ट ॲसेटस् मॅनेजमेंट ब्रांच, मुंबई कार्यालय क्र. ७३, ७वा मजला, मित्तल चेंबर्स, नरिमन पाईंट, मुंबई-४०० ०२१. ईमेल: armbmumbai@indianbank.co.in

= हेतूपुरस्सर कसूरवार म्हणून घोषित करण्यासाठी कारणे दाखवा सूचना खाते: मे. वर्धमान सर्व्हिसेस, शाखा: एसएएम शाखा, मुंबई (पालक शाखा: इंटरनॅशनल ब्रांच, नवी दिल्ली) एसएएम/एमयुएम/ वर्धमान सर्व्हिसेस/२०२३-२४/९६३

मे. वर्धमान सर्व्हिसेस (प्रोप्रायटर -श्री. संदिप विनोद टेलर), सी/३१२ क्रिस्टल प्लाझा, इन्फिनिटी मॉल समोर अंधेरी पश्चिम, मुंबई ४०००५३

श्री. संदिप विनोद टेलर, बी-६, ४०२, सुधा शांतीनगर सीएचएस, तेलंग नर्सिंग होमच्या वर, सेक्टर क्र. ४, मीरा रोड पर्व. ताणे-४०११०७ सौ. राधिका संदिप टेलर / श्री संदिप विनोद टेलर, बी-६, ४०२, सुधा शांतीनगर सीएचएस, तेलंग नर्सिंग

मच्या वर, सेक्टर क्र. ४, मीरा रोड पूर्व, ठाणे-४०११०७ मे. वर्धमान सर्व्हिसेस (पोपायरर -श्री. संदिप विनोद टेलर) इंडस्टियल गाळा क. २३. गट क. २७३/अ माणि २७३/बी, गाव मौजे, मॅडम ऍग्रो कंपनी समोर, उचाट रोड ग्रामपंचायत मागाठाणे, कुडूस, तालुका वाडा,

तुमच्या विनंतीनुसार, बँकेने तिच्या इंटरनॅशनल शाख, नवी दिल्ली मार्फत मे. वर्धमान सर्व्हिसेस यांना सोल बँकिंग ु ॲरेजमेंट अंतर्गत मॅन पॉवर प्लेसमेंट सॉल्युशन्स (लेबर कॉन्ट्रक्टर ॲण्ड सप्लायर) साठी रू. १.६० कोटी मंजुर

केले. जेथे १ ले कर्जदार फर्म. २रे प्रोप्रायटर आणि ३रे हमीदार आहेत. कर्जदारांनी मंजुरीच्या अटींनुसार बँकेला त्याचे प्रदान/परतफेड करण्यात कसूर केली आहे. आमच्या सर्वोत्कृष्ट

ायत्नांनंतरही कर्जदार खाते नियमित ठेवण्यात जाणूनबुंजून कर्जदार अयशस्वी ठरले आहेत आणि आरबीआय^{च्}या मार्गदर्शक तत्त्वांनसार वरील खात्यांचे ३१.०३.२०१८ रोजी नॉन-परफॉर्मिंग ॲसेट म्हणन वर्गीकरण करण्यात आले. बँकेने खात्याच्या ऑपरेशनमध्ये अनेक गैरव्यवहार आणि मंजुरीच्या अटी व शर्तींचे पालन न केल्याचे निरीक्षण केले आहे आणि ते विशेषत:हेतूपुरस्सर कसूरवार म्हणुन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया द्वारे नमुद केलेल्या चार कारवायापैकी एक आहे. युनिट/कंपनीची कृती, जी भारतीय रिझर्व्ह बँकेने विलफुल डिफॉल्टर म्हणून घोषित करण्याच्या चार **कृतींपैकी आहे/आहेत:-** कारण आणि पुरावे जे युनिट/कंपनीची कृती सिध्द करते आणि हेतूपुरस्सर कसूरवार रणुन घोषणेचे समर्थन सुध्दा करते.

क्लॉज २.१.३ (ए) - परतफेड करण्याची क्षमता परंत परतफेड करण्याची डच्छा नाही: युनिट ने सदर दायित्त्व निभावण्याची क्षमता असतानाही धनकोकडे तिचे पेमेंट/परतफेड दायित्वे करण्यासाठी कसूर

दिनांक २१.१२.२०१५ रोजीच्या मंजुरी पत्रानुसार					
कर्जदार/हमीदार यांचे नेट वर्थ खालीलप्रमाणे होते (रु. कोट					
नाव	नेट वर्थ	रोजीस			
श्री. संदिप विनोद टेलर	3.50	२१.१२.२०१५			
श्रीमती राधिका विनोद टेलर	४.५६	२१.१२.२०१५			
एकूण	८.१६				
खाते ३१.०३.२०१८ रोजी एनपीए बनले आहे. बैंकेची थकबाकी चुकती करण्याची कर्जदार/हमीदारांची क्षमता आहे. तथापी त्यांनी जाणुनबुजुन बैंकेची थकबाकी चुकती केलेली नाही					

कार्यकारी संचालकांच्या नेतृत्वाखालील बँकेच्या हेतुपुरस्सर कसुरवार छाननी समितीने कर्जदार कंपनी व तिच्या ांचालकांकडून झालेल्या हेर्तुपुरस्सर कसुरवारीच्या वरील पुरावा तपासला. समितीने निष्कर्ष काढला की, हेतुपुरस्सर कसरीच्या घटना घडल्या आहेत.

श्री संदिप विनोद टेलर आणि गॅरेंटर श्रीमती राधिका विनोद टेलर यांची नावे वरील बँकेकडून हेतुपुरस्कर कसुरवार म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव आहे. जर तुमची इच्छा असल्यास, तुम्ही ह्य पत्ताच्या प्राप्ती पासून १५ दिवसात बँकेकडे ह्य बाबतीत अभिवेदन/सादरीकरण

करू शकता. ह्य व्यतिरिक्त, जर तुमची इच्छा असेल तर एक वैयक्तिक सुनावणी देखील दिली जाईल. कृपया ध्यानांत वेवा. जर निर्धारित मदतीत कोणतेही अभिवेदन आणि/किंवा सदर वैयक्तिक सनावणीकरिता विनंती प्राप्त झाली नाही किंवा तुम्ही केलेल्या अभिवेदन/सादरीकरणाने बँकेचे समाधान झाले नाही, तर बँक कर्जदार कंपनी आणि तिच्या लकांना हेतुपुरस्सर कसुरवार म्हणून घोषित करण्याचा तीचा निर्णय पूर्णत्वास नेईल आणि आरबीआय, सिबील व अन्य क्रेडिट इन्फर्मेशन कंपन्यांना सुध्दा कळवेल आणि सुयोग्य कायदेशीर कारवाई देखील करेल.

हेतुपुरस्सर कसुरवार छाननी समिती (डब्ल्युडीएससी) साठी

प्रोसेस फी जमा रुपये अँड. अर्चना दत्ताराम पयेर

निशाणी क

रे.मु.नं.१८२/२००८ जानकीबाई वामन पाटील मयत तर्फे वारस श्रीमती . भारती हरेश्वर पाटील.

जाहीर नोटीर

वसई येशील दिवाणी न्यायाधीश साहेब ''क'' स्तर यांचे कोर्टात

नथु पिल्या पाटील त इतर ५ प्रतिवादी ज्याअर्थी श्रीमती . जानकुताई वामन पाटील यांनी वसई येथील मे . दिवाणी न्यायाधीश साहेब क स्तर यांचे कोर्टात प्रस्तृतचा दावा दाखल केला आहे

त्याअर्थी असे जाहीर करण्यात येते की, संदर दाव्यातील प्रतिवादी क्र .२ श्री. विवेक गजानन चौधरी , प्रतिवादी क्र. ३ श्री . अविनाश मधुकर पाटील , प्रतिवादी क. ३ श्री. विशाल गजानन राऊत हे प्रतिवादी असुन त्यांचे पत्ते अपुर्ण असल्याने समन्सची बजावणी होत नसल्याने सदरची जाहीर नोटीस प्रसिद्ध करीत आहोत तरी सुदर दाव्यातील प्रतिवादी अगर त्यांचे प्रतिविधी यांनी दिनांक ०९.०९. २०२४ रोजी मे . न्यायालयात आपली बाजु मांडावी व आपले लेखी म्हणणे मे . न्यायालयास कळवावे .

सहर नोटीसीब्तारे आपणोस कठविष्णात येते की , नोटीस प्रसिद्ध झाल्यापासुन मुद्दतीच्या आत सहर दाव्यामध्ये आपण आपले लेखी म्हणणे दाखल न केल्यास मे . न्यायालय वादीचे म्हणणे ऐकुन सहर दाव्यात निकाल देईल याची संबंधीतांनी नोंद घ्यावी . आज दिनांक ३० ऑगस्ट ,२०२४ रोजी माझ्या सही व शिक्यानिशी दिली

दिवाणी न्यायालय क स्तर

केनरा बैंक Canara Bank सिंडिकेट Syndicate

(दायित्वाचा तपशील)

(२४११) नारायण बिल्डिंग, १ला मजला, कुर्ला अंधेरी रोड, साकीनाका, मुंबई-४०००७२ संपर्कः ९८२७९९०७४०

सहाय्यक अधिक्षक

ईमेल आयडी: cb2411@canarabank.com

मागणी सूचना (कलम १३(२))

१. श्री. रोशन एकनाथ पाटील एकनाथ पाटील यांच्या मुलगा (कर्जदार आणि गहाणदार), भागरथी बंगला भुसार अली कळवा कळवा पश्चिम ठाणे महाराष्ट्र ४००६०५ **येथे देखील** झकरी आघार्ड नगर क्र.३ सीएचएसएल अमरंट रोड यारी रोड लगत अंधेरी पश्चिम मुंबई ४०००६१, ओशन हाइट्स अशा नावाच्या बिल्डिंग चे ९वा मजला वर फ्लॅट क्र.९०१.

२. मे. तिनिष्क वाईन्स (मालक श्री रोशन एकनाथ पाटील) (कर्जदार), गाला क्र.११, श्री नानिक नेवास सीएचएसएल खारेगाव कळवा ठाणे ठाणे महाराष्ट्र ४००६०५

वेषय : सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३ (२) अन्वये मागणी सूचना. की, **श्री रोशन एकनाथ पाटील** यांनी आमच्या विशेष एसएमई शाखा, मुंबई साकीनाका (०२४११) शाखेकडून वेळोवेळी खालील कर्ज/पतसुविधा घेतल्या आहेत.

	,				
अनु.	कर्जक.	कर्जाचा	कर्ज रक्कम	२६.०८.२०२४	व्याज दर
क्र.		प्रकार/मर्यादा		रोजीस दायित्व सह	
				व्याज	
٤.	१६०००१९१५१६४	६१९-हाऊसिंग	२,३५,००,०००.००	२,२८,०२,५०९.९५	११.५५%
		फायनान्स			
٦.	१२८००१३८८४३०	२७१-	40,00,000.00	५०,४०,९११.८१	११.७५%
		एएलओसीसी			
₹.	४७७०३६०४२३८	क्रेडिट कार्ड	२,००,०००.००	४३,७७९.६४	३०%
	22225				

वरील सदर कर्ज/पतसुविधा या आमच्या नावे तुम्ही निष्पादित केलेल्या संबंधित दस्तोवजांच्या सुकृताद्वारे सदर सचनेच्या परिशिष्टात अधिक विशेषतः नमुद मत्तेचे गहाणाच्या मार्गाने यथायोग्य सरक्षित आहेत. तम्ही बँकेच्या विहित अटी आणि शर्तीनुसार तुमचे दायित्व निभावण्यास कसूर केल्यामुळे बँकेने २६.०८.२०२४ रोजी **एनपीए** म्हणून कर्ज वर्गीकृत केले आहे, त्यामुळे आम्ही याद्वारे सदर सूचनेच्या तारखेपासून साठ दिवसांत तारखेपर्यंत उपार्जित व्याज आणि इतर खर्चासह रु. २,७८,८७,२०१.४० (रूपये दोन कोटी अठ्ठ्याहत्तर <mark>लाख सत्त्याऐंशी हजार दोनशे एक आणि चाळीस पैसे मात्र)</mark> सह उपार्जित आणि तारखेपर्यंतचे व्याज आणि इतर खर्चाचे संपूर्ण दायित्व निभाविण्यासाठी तुम्हाला बोलाविण्याकरिता उक्त अधिनियमाच्या कलम १३(२) अन्वये तुम्हाला सूचना जारी करीत आहोत, कसूर केल्यास आम्ही उक्त अधिनियमाच्या कलम १३(४) अन्वये सर्व किंवा कोणत्याही अधिकाराचा वापर करू.

पुढे, तुम्हाला आमच्या पूर्व सहमतीशिवाय कोणत्याही बाबतीत परिशिष्टात नमूद तारण मत्तेसह कोणतार्ह हार करण्यापासून प्रतिबंध करण्यात येत आहे. सदर प्रचलित इतर कोणताही कायदा आणि/किंवा उक्त अधिनियामान्वये उपलब्ध कोणत्याही अन्य अधिकाराला बाधा येऊ न देता आहे. तुमचे लक्ष तारण मत्ता विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात सरफैसी ॲक्टच्या कलम १३ च्य

पोटकलम (८) च्या तरतदींकडे वेधण्यात येत आहे. मागणी सूचना ही रजिस्टर्ड पोस्टने तुम्हाला बँकेच्या नोंदीमध्ये उपलब्ध शेवटच्या ज्ञात पत्त्यावर जारी केलेल्या मागणी सूचनेची बजावणी न झाल्यामुळे देण्यात येत आहे.

ाहाण/जंगमगहाण मत्तेचा विशेष तपशिल हा खालीलप्रमाणे नमूद आहे: बाबीनुसार गहाण/ प्लॉट चे गावः वर्सोवा मधील नोंदणीकृत जिल्हा आणि अंधेरी जिल्हा मुंबई उपनगर चं उप जिल्हा त्यासह बृहन्मुंबई धारक सर्व्हे क्र.१४, हिस्सा क्र.१, सीटीएस क्र.१२१७ मोजमापित ८०.०० चौ.मीटर्स (चटई क्षेत्र) त्यासह २ (दोन) कार पार्किंग जागा व बांधकमित असलेले यारी रोड लगत अंधेरी पश्चिम मुंबई ४०००६१ अमरंट रोड झकरी आघाडी नगर क्र.३ सीएचएसएल, ओशन हाइट्स अशा नावाचा बिल्डिंग चे ९व मजला वर ईएमटी चे फ्लॅट क्र.९०१., वर किंवा त्यादिशेने पूर्वकडेः १३.४ मीटर रूंद रस्ता द्वारे, वर किंवा त्यादिशेने पश्चिमेकडेः सदर स्कीम चे सदर अंतिम प्लॉट क्र.१४ चे उप प्लॉट क्र.१ द्वारे, वर किंवा त्यादिशेने उत्तरेकडेः सदर स्कीम चे सदर अंतिम प्लॉट क्र.१४ चे उप प्लॉट क्र.२ द्वारे, वर किंवा त्यादिशेने दक्षिणेकडेः प्लॉट धारक सीटीएस क्र.१२६०/१ए वर स्काय हेवन अशा ज्ञात बिल्डिंग द्वारे सेर्साईः सिक्युरिटी इंटरेस्ट आयडी ४०००७४८१५४६६

सेर्साईः मालमत्ता आयडी २०००७६३१४०४३ प्राधिकृत अधिकारी/विभागीय व्यवस्थाप

allcarco

ऑलकार्गो टर्मिनल्स लिमिटेड

सीआयएन : यू६०३००एमएच२०१९पीएलसी३२०६९७ नोंद. कार्यालय : ४था मजला, ए विंग, ऑलकार्गो हाऊस, सीएसटी रोड, कलिना, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई- ४०००९८, महाराष्ट्र, भारत **फोन :** ०२२-६६७९८११० वेबसाईट: www.allcargoterminals.com ईमेल: investor@terminals.com

ऑलकार्गो टर्मिनल लिमिटेडच्या ५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना सूचना याद्वारे देण्यात येत आहे की, कंपनीची ५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा **(''एजीएम'') सोमवार**,

२३ सप्टेंबर २०२४ रोजी ११.०० वा. (भा.प्र.वे.) व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (''व्हीसी'')/इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमे (''ओ**एव्हीएम''**) एजीएम स्थळी सदस्यांच्या प्रत्यक्षे उपस्थितीर्श कंपनी कायदा, २०१३ (''कायदा'') आणि त्याअंतर्गत तयार केलेले नियम आणि भारतीय सिक्यरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड (सुचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनियम, २०१५ कॉर्पोरेट व्यवहा नंत्रालयाने जारी केलेल्या दिनांक २८ डिसेंबर २०२२ च्या परिपत्रकासह वाचलेल्या (''एमसीए परिपत्रक'' आणि परिपत्रक दि. ०५ जानेवारी, २०२३ रोजी सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (''सेर्ब परिपत्रक'') टारे जारी केलेले व्यवसाय व्यवहार करण्यासाठी कंपनी कायटा २०१३ ("द ॲक्ट'') च्य लागु तरतृदी आणि त्यानंतर जारी केलेल्या नियमावली आणि आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या (लिस्टींग नियमावली), सहवाचता २५ सप्टेंबर २०२३ दिनांकित जनरल सर्क्युलर क्र. ०९/२०२३ आणि निगम व्यवहार मंत्रालयाने (एमसीए) वेळोवेळी जारी केलेली अन्य परिपत्रके (''एमसीए सर्क्यलर्स'') आणि सिक्यरिटिज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ''सेबी'') ने जारी केलेले ७ ऑक्टोबर २०२३ दिनांकित परिपत्रक सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी-. गीओडी-२/पी/सीआयअर/२०२३/१६७ (''एमसीए सर्क्युलर्स'' आणि ''सेबी सर्क्युलर्स'' यांचा यापुढे एकत्रित उल्लेख ''सर्क्युलर्स'') च्या अनुषंगाने व्हीसी/ओएव्हीएम मार्फत १ ऑगस्ट २०२४ च्य एजीएमच्या सचनेमध्ये नमद केल्याप्रमाणे होणार आहे : एजीएमचे मानले जाणारे ठिकाण हे नोंदणीकत कार्यालय म्हणजे ४था मजला, ए विंग, ऑलकार्गो हाउस, सीएसटी रोड, कलिना, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई-

रमसीए परिपत्रक आणि सेबीच्या परिपत्रकाचे पालन करून, एजीएमच्या सचनेच्या इलेक्टॉॉनिक प्रती आणि . कंपनीच्या वित्तीय वर्ष २०२३–२४ च्या वार्षिक अहवालाच्या इलेक्ट्रॉनिक प्रती केवळ इलेक्ट्रॉनिक पद्धतीने २७ ऑगस्ट २०२४ रोजी शेअर्स धारक असलेल्या आणि ज्यांचे ई-मेल पत्ते कंपनी/डिपॉझिटर्र पार्टिसिपंट्स (''डीपी'') किंवा निबंधक आणि शेअर ट्रान्सफर एजंट (''आरटीए'') यांच्याकडे नोंदणीकृत असलेल्या सर्व सदस्यांना पाठविण्यात आले आहेत. एजीएम ची सूचना आणि कंपनीचा वित्तीय वर एक्स्चेंजची म्हणजे, बीएसई लिमिटेडची वेबसाइट <u>www.bseindia.com</u> वर आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडची वेबसाइट <u>www.nseindia.com</u> वर देखील उपलब्ध असेल. सर्वसाधारण सभेबाबत कायद्याच्या कलम १०८ च्या तरतुर्दीनुसार वेळोवेळी सुधारित केलेल्या नियमांनुसार

सूची विनियमांचे नियमन ४४ आणि सर्वसाधारण सभैवरील सेक्रेटरीयल स्टॅंडर्ड-२ नुसार कोणत्यार्ह व्यक्तीने **सोमवार, १६ सप्टेंबर, २०२४ (''कट-ऑफ तारीख'')** रोजी भौतिक किंवा अभौतिक स्वरूपात समभाग धारण केले आहेत त्यांना (अ) रिमोट ई-व्होटिंगद्वारे किंवा (ब) एजीएममध्ये ई-व्होटिंगद्वारे एनएसडीएल द्वारे प्रदान केलेल्या सुविधेमार्फत इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीचा वापर करून एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या सर्व ठरावांवर मतदानाचा हक्क बजावण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे आणि एजीएम दरम्यान अशा ई-व्होटिंगदारे कामकाज केले जाऊ शकते.

कट-ऑफ तारखेला सदस्य नसलेल्या व्यक्तीने सदर सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने हाताळली पाहिजे रिमोट ई-मतदान कालावधी गुरूवार, १९ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ०९:०० वाजता (भा.प्र.वे. सुरू होईल आणि रविवार, २२ सप्टेंबर, २०२४ रोजी संध्याकाळी ०५:०० वाजता (भा.प्र.वे) संपेल. रिमोट ई-व्होटिंग मॉड्यूल त्यानंतर एनएसडीएल द्वारे मतदानासाठी अक्षम केले जोईल आणि त्यानंतर सदस्यांना रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही.

र्जीएममध्ये उपस्थित असलेले सदस्य, ज्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले नाही, एनएसडीएलच्या ई-व्होटिंग पोर्टलवर लॉग इन करून एजीएममध्ये आपला मतदानाचा हक्क बजावृ शकतील. ज्या सदस्यांनी एजीएमपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत वापरले आहे ते व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये भाग घेऊ शकतात परंतु त्यांना एजीएममध्ये पुन्हा मतदान करण्याचा अधिकार असणार नाही. ठरावावरील मताचा वापर आणि पुष्टी झाल्यानंतर, सदस्याला नंतर त्यात बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही.

एजीएमची सचना पाठवल्यानंतर आणि कट-ऑफ तारखेनसार शेअर्स धारण केल्यानंतर कंपनीचे शेअर विकत घेणारी आणि कंपनीची सदस्य बनणारी कोणतीही व्यक्ती <u>evoting@nsdl.co.in</u> वर विनंती पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते. तथापि, जर व्यक्ती आधीच दूरस्थ ई-मतदानासाट एनएसडीएल कडे नोंदणीकत असेल तर विद्यमान वापरकर्ता आयडी आणि पासवर्डे मतदान करण्यासार्ठ . वापरला जाऊ शकतो. एजीएम दरम्यान ई-व्होटिंगची प्रक्रिया रिमोट ई-व्होटिंगसाठी नमूद केलेल्य सुचनांप्रमाणेच आहे. सभा संपल्यानंतर ३० मिनिटांनंतर एनएसडीएलद्वारे एजीएमच्या दिवशी ई-व्होटिंग मॉड्यूल मतदानासाठी अक्षम केले जाईल.

केवळ जे सदस्य /भागधारक, जे व्हीसी /ओएव्हीएम सविधेदारे एजीएममध्ये उपस्थित राहतील आणि ज्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे ठरावांवर आपले मत दिलेले नाही आणि अन्यथा असे करण्यापासून प्रतिबंधित केलेले नाही, ते सदस्य अशा ठरावावर) एजीएम दरम्यान ज्या ठरावांवर मतदान करायचे आहे त्यावरील चर्चेच्य शेवटी अध्यक्षांनी जाहीर केल्यानंतर ई-मतदान प्रणालीदारे मतदान करण्यास पात्र असतील.

ई-व्होटिंगबाबत शंका असल्यास, सदस्य डाऊनलोड विभागांतर्गत <u>www.evoting.nsdl.com</u> वर उपलब्ध वारंवार विचारले जाणारे प्रश्न (''एफएक्यूज'') आणि ई-व्होटिंग मॅन्युअल पाहू शकतात किंवा evoting@nsdl.co.in वर ई-मेल लिहू शकतात किंवा वीण सुवर्णा यांच्याशी नियुक्त ईमेल आयडी समर्थनार्थ, ज्या सदस्यांनी त्यांचा ई-मेल पत्ता नोंदणीकृत केलेला नाही अशा सद्स्यांनी आणि भौतिक आणि अभौतिक स्वरूपात शेअर्स धारण केलेल्या सर्व सर्दस्यांनी त्यांच्या रेकॉर्डची म्हणजेच ई-मेल पत्ता पॅन, बॅंक खाते तपशील, नोंदणीकृत मोबाईल क्रमांक सूचनेमध्ये नमृद सहाय्यक दस्तऐवजांसह नोंदणीकृत/अद्ययावत करण्याची विनती केली जात आहे.

दिनांक: ऑगस्ट ३०, २०२४

ठिकाण : मुंबई

ऑलकार्गो टर्मिनल लिमिटेड साठी सही/ मालव तलार्टी

स्थळ : मुंबई

दिनांक : ३१.०८.२०२४

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

kotak Korak Yehindia Bar

कोटक महिंद्रा बँक लिमिटेड लीकृत कार्यालयः २०वीकेसी, सी-२०, जी-ब्लॉक, बांट्रा-कृती कॉम्प्लेक्स, बांट्रा (पू), पंबर्ड-४०००५१

आणि त्याअंतर्गत दावा केलेली रक्कम कब्जाच्या तारखेचा तपशील खाली देण्यात आला आहे

न्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे **कोटक महिंद्रा बँक लि**. चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने, सिक्युरिटायझेशन ॲ रेकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ सन २००२) आणि कलम १३(१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करू गगणी सूचना जारी करून खालील संबधित कर्जदारांस सदर सूचनेतील नमूद रकमेसह प्रत्यक्ष प्रदानाच्या तारखेपर्यंत सर्व परिव्यय, प्रभार आणि खर्चाची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते. सद कर्जदार/सह कर्जदार रकमेची परतफेड करण्यास असमर्थ ठरल्याने. कर्जदार/सह कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस यादारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा कब्जा त्यांना प्रदान करण्यात आलेल्य शक्तींचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत सहवाचता सदर रुल्सच्या नियम ८ अन्वये खालील नमूद तारखेर वेतला आहे. विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस यादारे इशारा देण्यात येतो की. सदर मिळकतीशी कोणताही व्यवहा करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा कोटक महिंद्रा बँक लि. च्या त्यातील विनिर्दिश . रकमेसह संबंधित तारखेपासून पुढील व्याज, परिव्यय आणि प्रभाराच्या अधीन राहील. कर्जदारांचे लक्ष तारण मत्ता विमोचनासार्ठ उपलब्ध वेळेच्या संदर्भात अधिनियमाच्या कलम १३ च्या पोट कलम (८) च्या तरतुर्दीकडे वेधण्यात येत आहे. कर्जदार (मयत पासून, कायदेशीर वारस तपशील), परिशिष्ट मिळकत, थकबाकी रक्कम, कलम १३(२) अन्वये पाठविलेली मागणी सूचन

स्थावर मिळकतीचा १. कब्जाची तारीख २. कब्जाचा प्रका तपशील ३. मागणी सूचना दिनांक ४. थकबाकी रु. मध कर्जदार, सह-कर्जदारांचे नाव आणि पत्ता, कर्ज खाते क्र., कर्जाची रक्कम श्री. सहाम टी. खान, श्री. तेजमुलहुसेन नझीर खान आणि श्री. बन्ने खान, तेजमुलहुसेन नझीर खान आणि मे. एस.के. पॉप डिझायनर, त्याचे प्रोप्रायटर द्वारे सर्व फ्लॅट क्र. ५०६, ५वा मजला, बिल्डिंग ६ए, नेप्च्युन स्वराज्य २. प्रत्यक्ष कब्जा क्षेत्र मोजमापित ३८७ चौ.फूट ३. २२.०७.२०२१ ४. रु. ३०,२०,८६८/-येथे: संत रोहिदास नगर, सी ब्लॉक रोड, गुरूद्वारा जवळ उल्हासनगर-१, भुमिचंद कॉलनी, कॉलेज रोड, ठाणे आंबिवली जिल्हा ठाणे. महाराष्ट्र-४१०२०१ (रुपये तीस लाख वीस हजार महाराष्ट्र–४२१००१ आणि सर्व येथे सुद्धाः फ्लॅट क्र. ५०६, ५वा मजला, बिल्डिंग ६ए, नेप्च्युन स्वराज्य, सेक्टर–०१, अबिवली स्टेशन रोड, जिल्हा–ठाणे, महाराष्ट्र–४१०२०१. गहाणदारांचे नाव: श्री. सदा गठशे अडुसष्ट मात्र) टी. खान आणि श्री. बन्ने खान १३.०८.२०२४ रोजीप्रमाणे थकीत आणि देय त्यासह १४.०८.२०२४ पासून संपूर्ण कर्ज खाते क्रमांक:

प्रदानापर्यंतचे प्रयोज्य व्याज.

दिनांक: ३१.०८.२०२४, ठिकाण : मुंबई कोटक महिंद्रा बँक लि. करिता, प्राधिकृत अधिकारी गत्याही शंकेकरिता कृपया येथे संपर्क साधावा श्री. गुरपाल सिंग (मोबाईल क्र. +९१ ८९७६८९८२१२) आणि श्री. रुपेश पवार (+९१ ८६५५८७८

०१८०७२१०२१३४७०

कर्ज रक्कम: रु. १९,४०,०००/-(रुपये एकोणीस लाख चाळीस हजार मात्र)

न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक लि.

(मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक) कॉर्पोरेट कार्यालय: न्यू इंडिया भवन, ए. व्ही. नागवेकर मार्ग, प्रभादेवी, मुंबई-४०० ०२५. टेलिफोन क्र. ०२२ ६१४२७६६६ ते ७०

> मत्तेच्या विक्रीसाठी जाहीर सूचना श्री. अरूण शिवप्रसाद सिंग

सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट

ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये मत्तांची विक्री कर्जदार श्री. अरूण शिवप्रसाद सिंग कार्यालय पत्ता येथे श्री समर्थ एंटरप्रायजेस, श्री समर्थ अपार्ट गाव सालवाड, बोईसर (प), जि. पालघर - ४०१५०४ आणि हमीदार **श्री. केशमान रामानंद सिं**ग रहाणार येथे डी/५०४, सुमित ग्रीन दाले एनएक्स, चिखल डोंगरी रोड, ग्लोबल सिटी, विरार (प), जि गलघर – ४०१ २०३ यांच्याकडून परिव्यय, खर्च इ. सह ०१.०४.२०२१ पासूनचे मासिक आधा वक्रवाढीने द. सा. ८.७५% दराने त्यावरील पुढील व्याजासह एकत्रित रु. २३,०८,२२६.७६ (रुपये तेवीस लाख आठ हजार दोनशे सव्वीस आणि पैसे शहात्तर मात्र) च्या बँकेच्या तारण कर्जाच्या वसुलीसाठी <mark>''जसे आहे जेथे आहे आणि जसे आहे जे काही आहे तत्त्वाने''</mark> बँकेच्या कब्जातील खालील मिळकर्तींच्या विक्रीसाठी गुरूवार १९ सप्टेंबर, २०२४ रोजी दु. ०३.०० पूर्वी निम्नस्वाक्षरीकारांकडे पोहोचतील अशा बेताने मोहोरबंद पाकिटातून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत प्रस्तावासोबत बिनव्याजी इसारा अनामत रकमेपोटी मुंबई येथे देय न्यू इंडिया को- ऑपरेटिव्ह बँक लि च्या नावात काढलेला फ्लॅट साठी रु. २,४३,०००/- चा डिमांड ड्राफ्ट/पे ऑर्डर जोडणे आवश्यव आहे. मोहोरबंद लिफाफा प्राधिकत अधिकाऱ्यांच्या नावे पाठविणे आणि ''दिनांक ३१ ऑगस्ट २०२४ रोजीच्या जाहीर लिलाव सूचनेचा संदर्भित फ्लॅट क्र. ७०४, ए-विंग, झैन हाईट्स,

मिळकतीचे वणन	राखाव किंमत	इअर	ानराक्षणाचा तारीख आणि वेळ	निलाव, ताराख, वेळ आणि ठिकाण
निवासी फ्लॅट क्र.७०४, ७वा	₹.	₹.	१३.०९.२०२४	शुक्रवार, २० सप्टेंबर,
मजला, ए विंग, झैन हाइट्स	२४.२६	२.४३	रोजी	२०२४ रोजीस
बिल्डिंग येथे स्थित समेल,	लाख	लाख	स. ११	दु. १२.०० (भारतीय प्रमाण
नालासोपारा पश्चिम, तालुका			ते दु. ३ दरम्यान	वेळ) न्यु इंडिया को-
वसई, जिल्हा पालघर-				ऑपरेटीव्ह बँक लि., न्यू
४०१२०३., मोजमापित ७००				इंडिया भवन, ए. व्ही.
चौ.फू. समतुल्य ते ६५.०५				नागवेकर मार्ग, प्रभादेवी,
चा.मीटर्स., बिल्ट अप क्षेत्र				मुंबई-४०० ०२५ येथे

सामेल, नालासोपारा येथे खरेदीकरिता बोली''असे ठळकपणे लिहिणे आवश्यक आहे.

राखीव किंमतीखालील प्रस्तावांना तडकाफडकी फेटाळण्यात येईल. प्रस्ताव निर्धारित वेळेस किंवा त्यापूर्वी पोहोचले पाहिजेत. प्रस्तावांना निम्नस्वाक्षरीकार २० सप्टेंबर, २०२४ रोजी दु. १२.०० वा. न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक लि., न्यू इंडिया भवन, ए. व्ही. नागवेकर मार्ग, प्रभादेवी, मुंबई-४०००२५ येथे उघडतील सर्व प्रस्ताव उघडल्यावर आणि त्याच दिवशी त्याच ठिकाणी दु. १२.०० वा. ज्यांनी वैध प्रस्ताव दिले असतील त्या उपस्थित इच्छुक खरेदीदारांना त्यांचे प्रस्ताव वाढविण्याची परवानगी दिली जाईल आणि आपापसात बोली लावण्यात येतील. स्वीकारलेला प्रस्ताव निम्नस्वाक्षरीकार त्या सभेत घोषित करतील आणि यशस्वी बोलीदार/खरेदीदार यांना एकूण किंमतीची २५% रक्कम (इअर धरून) २४ तासात भरार्व नागेल आणि उर्वरित ७५% खरेदी किंमत बोली स्वीकृतीच्या १५ दिवसांत म्हणजेच ०४.१०.२०२४ किंव त्यापूर्वी भरावी लागेल. कोणत्याही टप्प्यावर रक्कम जमा करण्यात खरेदीदारांनी कसूर केली तर बँकेकडून खरेदीदारांनी जमा केलेली रक्कम जप्त केली जाईल. सदर फ्लॅटवरील देय कोणतीही थकबाकी खरेदीदारांन सोसावी लागेल व भरावी लागेल. इच्छुक खरेदीदारांनी सदर मिळकतीविरुध्द आणि तिच्या संबंधातील हक्क, क्षेत्रफळ, मोजमापे, स्थिती, थकबाकी, दावे इ. बाबत स्वत: स्वतंत्रपणे चौकशी करावी आणि त्यासाठी बँक कोणत्याही परिस्थितीत जबाबदार राहणार नाही. सदर मिळकत त्यांच्या/तिच्या नावे हस्तांतरित करून घेण्यासाठीचा सर्व खर्च खरेदीदारांना सोसावा आणि भरावा लागेल.

प्रस्तावकर्ते १३ सप्टेंबर, २०२४ रोजी स. ११.०० ते दु. ०३.०० दरम्यान मिळकतीचे निरीक्षण करू राकतील. पुढील कोणतीही चौकशी करण्यासाठी आणि/िकंवा विक्रीसाठी अटी व शर्ती - प्राधिकृत अधिकारी, न्यू इंडिया को- ऑपरेटिव्ह बँक लि., २१९, २रा मजला, भारती भवन, पी.डी.मेलो रोड, फोर्ट मुंबई ४०० ००१ येथून मिळू शकतील. कोणतेही कारण न देता कोणताही किंवा सर्व प्रस्ताव स्वीकारण्याचे . किंवा फेटाळण्याचे आणि सर्वे प्रस्ताव फेटाळण्यास कोणत्याही प्रस्तावकर्त्याशी वाटाघाटी करण्याचे किंवा कोणत्याही प्रस्तावकर्त्याशी किंवा पक्षकारांशी खाजगी वाटाघाटी करून किंवा पन्हा प्रस्ताव मागवन मिळकत विकण्याचे अधिकार निम्नस्वाक्षरीकार राखून ठेवत आहेत.

तारण कर्ज प्रदान न करता शिल्लक राहिल्यास उपरोक्त तारखेस लिलाव विक्री करण्याबाबत उपरोक्त वित्तीय सहाय्याच्या कर्जदार/जामीनदारांना देखील ही सूचना आहे आणि ते सदर मिळकतीच्या खरेदीसाठी वैध प्रस्ताव देऊ शकतात.

सहाय्यक महा व्यवस्थापक आणि दिनांक : ३१.०८.२०२४ प्राधिकृत अधिकारी न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक लि. ठिकाण : मुंबई

मुलर अँड फिप्स (इंडिया) लिमिटेड सी-२०४, २रा मजला, माधवा, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई-४०० ०५२.

सीआयएन:एल६३०९०एमएच१९१७पीएलसी००७८९७ १०७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, दरस्थ ई-मतदान आणि बुक क्लोजरची माहिती

याद्वारे सूचित करण्यात येते की, मुलर अंड फिप्स इंडिया लिमिटेड (''कंपनी'') यांची १०७वी वार्षिक सर्वासाधारण सभा मंगळवार, २४ सप्टेंबर, २०२४ रोजी दु. १.३०. व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'') / अन्य मान्यताप्राप्त दृकश्राव्य माध्यमे (''ओएव्हीएम'') च्या माध्यमातन कंपनी कायदा २०१३ मधील आवश्यक त्या तस्तदी आणि त्या अंतर्गत बनविण्यात आलेले विविध नियम आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्कायरमेंटूस) नियम २०१५ (लिस्टिंग रेग्युलेशन्स) तसेच त्यासह वाचा कॉपोरेट व्यवहार मंत्रालय (''एमसीए'') नी जारी केलेली परिपत्रके दिनांकित ८ एप्रिल २०२० १३ एप्रिल २०२० ०५ मे २०२० १३ जानेवारी २०२१ आणि ५ मे २०२२ सर्क्यलर (यापट्रे ज्यांचा एकत्रित उल्लेख संबंधित परिपत्रके असा करण्यात येणार आहे) आणि सिक्युरिटीज एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या १२ मे, . २०२० दिनांकीत सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/ सीएमडी१/सीआयआर/ पी/२०२०/७९ व १५ जानेवारी, २०२१ दिनांकीत सेबी/एचओ/सीएफडी/ सीएमडी २/सीआयआर/पी/२०२१/११ (''सेबी सर्क्यलर'' असे उळेख) अनुसार एका सामाईक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमुद

२०२३ - २४ साठीचा वार्षिक अहवाल अशा सभासदांना दिनांक ३० ऑगस्ट. २०२४ रोजी पाठविण्यात आलेला आहे ज्या सभासदांचे इ मेल तपशील कंपनी / डिपॉझिटरी पार्टीसिपंटस यांच्याकडे नोंदणीकृत केलेले आहेत. वरील प्रमाणे नमुद www.bseindia.com त्याच प्रमाणे नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड यांचे संकेतस्थळ www.evoting.com येथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. . कंपनी कायदा २०१३ (कायदा) चे कलम १०८ मधील तरतुदी तसेच त्यासह वाचा कंपनीज (मॅनेजमेंट अँड ऍडिमिनिस्ट्रेश)

नियम २०१४ चा नियम २० आणि त्यात वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणा, आणि लिस्टिंग रेग्युलेशन चा नियम ४४ कंपनी आपल्या मधामरांना ज्यांच्याकडे कंपनीचे मधधाग पत्यक्ष स्वरूपात किंबा दिग्रेंट स्वरूपात १६ मधेंबर २०२४ (कट-ऑफडेट) रोजी धारण केलेले आहेत अशा सभासदांना एजीएम सूचनेत नमुद केलेल्या प्रत्येक विषयावर . इलेक्टॉनिक मतदान पद्धतीने मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी एनएसडीएल यांनी उपलब्ध करून दिलेल्या दरस्थ इ मतदान सुविधेच्या माध्यमातून मतदानाचा हक्क बजावण्याची सुविधा उपलब्ध करून देत आहे. सभासदाचे मताधिकार हे कट ऑफ तारीख म्हणजेच दिनांक १६ सप्टेंबर, २०२४) रोजी कंपनीच्या एकुण भरणा झालेली समभाग भांडवलात सभासदांच्या समभागांच्या प्रमाणावर अवलंबून असतील. ई-मतदान प्रक्रिया योग्य आणि पारदर्शक पद्धतीने घेण्यात यावी यासाठी छाननी अधिकारी म्हणून श्री. राजेश कनोजिया, वकील यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्याच प्रमाणे एजीएम दरम्यान ई-मतदान सविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि असे सभासद जे एजीएम उपस्थित आहेत आणि ज्यांनी एजीएम पूर्वी दूरस्थ ई-मतदान प्रक्रियेचा अबलंब करून मतदानाचा हक्क बजावलेला नाही असे सभासद एजीएम दरम्यान ई-मतदान प्रक्रियेचा अवलंब करून मतदान करू शकतात. दुरस्थ ई-मतदान प्रक्रियेचा अवलंब करून मतदानाचा हक्क बजावलेला आहे असे सभासद एजीएम उपस्थित राह शकतात मात्र त्यांना पुन्हा मतदान करता येणार नाही. माहिती आणि सूचना ज्यात ई-मतदानासाठी आवश्यक असलेला युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करण्यासाठी आवश्यक असलेला तपशील यांचा समावेश आहे, तो एजीएम सूचनेत देण्यात आलेला आहे. तेच लॉग इन क्रेडेन्शियल्स एजीएम व्हीसी/ओएव्हीएम यांच्या माध्यमातून उपस्थित राहण्यासाठी वापरता येतील. ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात आहेत, डिमॅट स्वरूपात आहेत तसेच ज्या सभासदांनी आपले ई-मेल तपशील अद्याप नोंदणीकृत केलेले नाहीत अशा सभासदांसाठी एजीएम पूर्वी दूरस्थ ई-मतदान तसेच एजीएम दरम्यान ई-मतदान यांच्या प्रक्रियेचा सविस्तर तपशील वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत तपशीलवारपणे देण्यात आलेला आहे.

दूरस्थ इ मतदान कालावधीला शुक्रवार, २० सप्टेंबर, २०२४ रोजी स. १०.०० वाजता प्रारंभ करण्यात येर्डल आणि ... सोमवार, २३ सप्टेंबर, २०२४ रोजी सायं. ५.०० वाजता संपुष्टात येईल. त्यानंतर दूरस्थ ई-मतदान मॉड्यूल एनएसडीएल यांच्याकडून ई-मतदानासाठी बंद करण्यात येईल. दूरस्थ इ मतदान कालावधीत असे समभागधारक ज्यांच्याकडे कंपनीचे समभाग कट ऑफ तारीख १६ सप्टेंबर, २०२४ रोजी प्रत्यक्ष स्वरूपात किंवा डिमॅट स्वरूपात उपलब्ध आहेत, ते इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने मतदान करू शकतील. अशी व्यक्ती जी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना निर्गमित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कंपनीचे समभाग संपानदन करून कंपनीची सभासद झालेली आहे त्यांच्याकडे कट ऑफ तारिख, म्हणजेच, १६ सप्टेंबर, २०२४ रोजी तिच्याकडे कंपनीचे समभाग आहेत तर अशी व्यक्ती द्रस्थ ई-मतदानासाठी आवश्यक असलेल्या यजर आयडी आणि पासवर्ड evoting@nsdl.co.in या पत्त्यावर विनंती पात्र पाठवून प्राप्त करू शकते. जर एखादी व्यक्ती दूरस्थ ई-मतदानासाठी या आधीच एनएसडीएल यांच्याकडे नोंदणीकृत असेल तर तो ' ती व्यक्ती त्याचा / तिचा सध्याचा युजर आयडी आणि पासवर्ड दूरस्थ इ मतदान पद्धतीने मतदान करण्यासाठी वापरू

दूरस्थ इ मतदानासंदर्भात कोणत्याही शंका किंवा अडचण असल्यास तर सभासद www.nsdl.com या संकेतस्थळावर .. इाउनलोड विभागात उपलब्ध असलेले फ्रिक्रेंटली आस्वड केश्चन्स (एफएक्युज) तसेच सभासदांकरिता उपलब्ध असलेले ई-मतदान युजर मॅन्युअल यांचा संदर्भ घेऊ शकतात किंवा टोलफ्री क्रमांक १८००-२२२-९९० येथे संपर्क साधु शकतात किंवा evoting@nsdl.co.in. यांच्याशी ई-मेलच्या माध्यमातून संपर्क साधू शकतात. दरस्थ ई-मतदान प्रक्रियेच्या संदर्भातील शंकाचे निरसन करण्यासाठी कु श्रृती शेट्टी एनएसडीएल, ४था मजला, ए विंग, ट्रेड वर्ल्ड, कमला मिल्स कंपाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०० ०१३. ई-मेल : evoting@nsdl.co.in. येथे संपर्क साधू शकतात व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये सामील होण्यासाठी आणि रिमोट ई-व्होटिंगने/एजीएम मध्ये ई-व्होटिंगने मत

देण्याची तपशिलवार निर्देश एजीएमच्या सूचनेत आहेत. सभासदांनी ते काळजीपूर्वक वाचावेत यादारे सचित करण्यात येते की. कंपनी कायदा २०१३ चे कलम ९१ आणि त्याच्या अंतर्गत बनविण्यात आलेले विविध नियम तसेच लिस्टिंग रेग्युलेशन्स मधील तरतुदी यांना अनुसरून कंपनीच्या सभासद नोंद पुस्तिका १७ सप्टेंबर, २०२४ पासून २४ सप्टेंबर, २०२४ पर्यंत (दोन्ही दिवस धरून) या कालावधीत बंद राहतील मुलर अँड फिप्स (इंडिया) लिमिटेड करिता

> सही/-पी व्ही मोहन पूर्ण वेळ संचालक डीआयएन:००१९५०५१